

B.Com. 2010
Sem - I to VI

30702
MUTHA - I (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : FINANCIAL ACCOUNTING - I

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Use of **CALCULATOR** is allowed.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 A and B are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. Following is [10]
their Balance Sheet as on 31.03.2015.

Balance Sheet

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Capitals: A	45,000	Machinery	70,500
B	42,000	Furniture	25,500
General Reserve	27,000	Fixtures	27,000
Creditors	57,000	Investments	15,000
Bills Payable	37,500	Stock	36,000
		Sundry Debtors	36,000
		R.D.D.	- 3,000
		Cash in Hand	1,500
	2,08,500		2,08,500

The partners decided to dissolve their firm and following was the result:

- a) Furniture was taken over by A at 20% discount.
 - b) Assets were realised as follows:
Fixtures Rs. 34,500, Investments Rs. 13,050, Stock Rs. 30,750, Machinery Rs. 90,000.
 - c) There was a bad debts of Rs. 3,000 and remaining debtors realised at 10% discount.
 - d) Creditors were paid in full.
 - e) Bills payables were paid at 10% discount.
 - f) Realisation expenses amounted to Rs. 4,800/-.
- Close the books of the firm.

OR

P, Q and R shared profits and losses in the ratio of 5:3:2 on 31.03.2015. When [10]
they decided to dissolve their firm, their balance sheet was as follows:

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Creditors	30,000	Plant and Machinery	50,000
Bank Loan	20,000	Stock	24,000
General Reserve	10,000	Investment	60,000
Municipal Taxes	5,000	Debtors	20,000
Capital A/c:			
P	50,000		
Q	21,000		
R	18,000		
	1,54,000		1,54,000

The assets were realised in installments as follows:

1st installment Rs. 44,000.

2nd installment Rs. 50,000.

3rd installment Rs. 60,000.

Provide Rs. 9,000/- for realisation expenses out of the amount collected from
Installment but actual cost amounted to Rs. 4,000/-.

Prepare:

- a) Statement Showing Surplus Capital.
- b) Statement Showing Distribution of Cash under Surplus Capital Method.

P.T.O.

- Q.2** A Ltd., obtained a mine on lease from B Ltd., on 1.1.2011 on the following [10].
terms:
- Royalty to be paid at 25 paise per ton.
 - Minimum Rent at Rs. 2,800 for the first year, with an increase of Rs. 400 in every subsequent year in the minimum rent.
 - Short-working was to be recouped during the first four years only.
 - In the event of strike/lockouts the minimum rent was to be reduced by 30%.
 - The annual output was under:

Year	Output in Tons
2011	2400
2012	8800
2013	19200
2014	13600 (Strike year)

Prepare Royalty Table, Royalty Account and Short-working Account in the books of A Ltd.

- Q.3** Following were the Balance Sheet of M/s Megha and Varsha and M/s Ram and Sham as on 31st March 2014. [10]

Liabilities	M/s Megha & Varsha	M/s Ram & Sham	Assets	M/s Megha & Varsha	M/s Ram & Sham
Creditors	25,000	30,000	Building	---	42,000
Loan	10,000	---	Plant	40,000	25,000
Bills Payable	---	9,000	Furniture	10,000	8,000
Outstanding Salaries	1,000	900	Tools	3,000	5,000
Capital Accounts:			Stock	20,000	15,000
Megha	36,000		Debtors	12,000	11,000
Varsha	18,000		Cash	5,000	3,900
Ram	---	40,000			
Sham	---	30,000			
	90,000	1,09,900		90,000	1,09,900

Megha and Varsha were sharing profits in the ratio of 2:1 and Ram and Sham were sharing profit in the ratio of 3:2.

The two firms amalgamated on the following terms:

- Outstanding salaries were paid by the old firms.
- Furniture of both the firms was not to be taken over by the new firm. Megha and Varsha sold their furniture for Rs. 12,000 and Ram and Sham sold their furniture for Rs. 7,000.
- Tools of both the firms were not taken over by the new firm and distributed in profit sharing ratio.
- Building was valued at Rs. 45,000/-.
- Stock of Megha and Varsha was undervalued Rs. 2000 but stock of Ram and Sham was overvalued by Rs. 3000.
- Debtors of Megha and Varsha include bad debts Rs. 2000. Debtors were taken by the new firm subject to 5% reserve for doubtful debts.
- Megha agreed to pay off Loan.

Prepare Revaluation Account, Partners Capital Account in the books of both the firm.

- Q.4** Write short notes on ANY TWO of the following: [10]

- Objectives of Amalgamation
- Maximum Loss Method
- Short working
- Order of Payment in Dissolution

* * * *

30702

MUTHA – I (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : FINANCIAL ACCOUNTING - I

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Use of **CALCULATOR** is allowed.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 A and B are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. Following is [10]
their Balance Sheet as on 31.03.2015.

Balance Sheet

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Capitals: A	45,000	Machinery	70,500
B	42,000	Furniture	25,500
General Reserve	27,000	Fixtures	27,000
Creditors	57,000	Investments	15,000
Bills Payable	37,500	Stock	36,000
		Sundry Debtors	36,000
		R.D.D.	- 3,000
		Cash in Hand	1,500
	2,08,500		2,08,500

The partners decided to dissolve their firm and following was the result:

- a) Furniture was taken over by A at 20% discount.
 - b) Assets were realised as follows:
Fixtures Rs. 34,500, Investments Rs. 13,050, Stock Rs. 30,750, Machinery Rs. 90,000.
 - c) There was a bad debts of Rs. 3,000 and remaining debtors realised at 10% discount.
 - d) Creditors were paid in full.
 - e) Bills payables were paid at 10% discount.
 - f) Realisation expenses amounted to Rs. 4,800/-.
- Close the books of the firm.

OR

P, Q and R shared profits and losses in the ratio of 5:3:2 on 31.03.2015. When [10]
they decided to dissolve their firm, their balance sheet was as follows:

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Creditors	30,000	Plant and Machinery	50,000
Bank Loan	20,000	Stock	24,000
General Reserve	10,000	Investment	60,000
Municipal Taxes	5,000	Debtors	20,000
Capital A/c:			
P	50,000		
Q	21,000		
R	18,000		
	1,54,000		1,54,000

The assets were realised in installments as follows:

1st installment Rs. 44,000.

2nd installment Rs. 50,000.

3rd installment Rs. 60,000.

Provide Rs. 9,000/- for realisation expenses out of the amount collected from
Installment but actual cost amounted to Rs. 4,000/-.

Prepare:

- a) Statement Showing Surplus Capital.
- b) Statement Showing Distribution of Cash under Surplus Capital Method.

P.T.O.

- Q.2** A Ltd., obtained a mine on lease from B Ltd., on 1.1.2011 on the following [10] terms:
- Royalty to be paid at 25 paise per ton.
 - Minimum Rent at Rs. 2,800 for the first year, with an increase of Rs. 400 in every subsequent year in the minimum rent.
 - Short-working was to be recouped during the first four years only.
 - In the event of strike/lockouts the minimum rent was to be reduced by 30%.
 - The annual output was under:

Year	Output in Tons
2011	2400
2012	8800
2013	19200
2014	13600 (Strike year)

Prepare Royalty Table, Royalty Account and Short-working Account in the books of A Ltd.

- Q.3** Following were the Balance Sheet of M/s Megha and Varsha and M/s Ram and Sham as on 31st March 2014. [10]

Liabilities	M/s Megha & Varsha	M/s Ram & Sham	Assets	M/s Megha & Varsha	M/s Ram & Sham
Creditors	25,000	30,000	Building	---	42,000
Loan	10,000	---	Plant	40,000	25,000
Bills Payable	---	9,000	Furniture	10,000	8,000
Outstanding Salaries	1,000	900	Tools	3,000	5,000
Capital Accounts:			Stock	20,000	15,000
Megha	36,000		Debtors	12,000	11,000
Varsha	18,000		Cash	5,000	3,900
Ram	---	40,000			
Sham	---	30,000			
	90,000	1,09,900		90,000	1,09,900

Megha and Varsha were sharing profits in the ratio of 2:1 and Ram and Sham were sharing profit in the ratio of 3:2.

The two firms amalgamated on the following terms:

- Outstanding salaries were paid by the old firms.
- Furniture of both the firms was not to be taken over by the new firm. Megha and Varsha sold their furniture for Rs. 12,000 and Ram and Sham sold their furniture for Rs. 7,000.
- Tools of both the firms were not taken over by the new firm and distributed in profit sharing ratio.
- Building was valued at Rs. 45,000/-.
- Stock of Megha and Varsha was undervalued Rs. 2000 but stock of Ram and Sham was overvalued by Rs. 3000.
- Debtors of Megha and Varsha include bad debts Rs. 2000. Debtors were taken by the new firm subject to 5% reserve for doubtful debts.
- Megha agreed to pay off Loan.

Prepare Revaluation Account, Partners Capital Account in the books of both the firm.

- Q.4** Write short notes on ANY TWO of the following: [10]
- Objectives of Amalgamation
 - Maximum Loss Method
 - Short working
 - Order of Payment in Dissolution

* * * *

30713

MUTHA - II (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : FINANCIAL ACCOUNTING - II

Day : Wednesday
Date : 05/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Following is the Receipts and Payments Account of Bharat Sports Club for the year ending 31st March, 2014. [10]

Receipts and Payments Account
for the year ended 31st March, 2014

Receipts	Rs.	Payments	Rs.
To Opening Balance	41,600	By Salary	55,000
To Subscriptions		By Lighting	10,000
2012 - 13 4,120		By General Expenses	15,360
2013 - 14 1,60,000	1,64,120	By Entertainment Expenses	25,800
To Donations	50,000	By Tax Paid	5,000
To Receipts from Entertainment	36,440	By Printing and Stationery	9,440
To Interest	3,240	By Expenses paid (2012-13)	24,000
To Entrance Fees	45,000	By Investments	1,20,000
		By Fixed Deposits	40,000
		By Closing Cash Balance	35,800
Total	3,40,400		3,40,400

Additional Information:

- a) There are 4,500 members each paying annual subscription of Rs. 40 per year.
- b) Outstanding salary is Rs. 5,000.
- c) On 1st April, 2013 the assets were: - Building Rs. 40,000, Furniture Rs. 46,000.
- d) Depreciate Building and Furniture by 10%.
- e) Interest on Investments Rs. 2,000 is not yet received.
- f) Full Donations and half of the Entrance Fees are to be capitalised.
- f) Capital Fund is Rs. 1,27,000.

You are required to prepare Income and Expenditure Account for the year ended 31st March, 2014 and Balance Sheet as on that date.

Q.2 On 1st April, 2011 A Ltd. purchased a Printing Machine from B Ltd. on Hire Purchase System. [10]

The terms and conditions of hire purchase were as follows:

- a) The cash price of the printing machine was Rs. 1,50,000.
 - b) A Ltd. paid Rs. 20,000 on the signing of the contract.
 - c) A Ltd. agreed to pay the remaining balance in five installments of Rs. 30,000 each payable annually on 31st March every year.
 - d) B Ltd. charged interest 5% on yearly balance.
 - e) A Ltd. decided to provide depreciation at 10% on Reducing Balance Method.
- You are required to show:
- i) Printing Machine Account
 - ii) B Ltd. Account in the books of A Ltd.

P.T.O.

- Q.3** On 1st April, 2013, Swati of Mumbai, consigned laptops of Rs. 5,50,000 to Preeti of Delhi at a proforma invoice value of Rs. 7,50,000. [10]
Swati paid Rs. 20,000 for freight and insurance, Preeti paid Rs. 50,000 for carriage and other expenses.
Preeti sent a bank draft of Rs. 1,00,000 to Swati as an advance.
Preeti sold all the laptops for Rs. 8,00,000.
Preeti was entitled to a commission of 5% on sale proceeds.
Preeti remitted the balance to Swati after deducting his commission and expenses.
You are required to show:
- Consignment Account
 - Preeti's Account in the books of Swati.

- Q.4** On 1st April, 2009 a lease is purchased by M/s. Shriram Traders at a cost of Rs. 1,00,000. [10]
The period of the lease was 5 years.
M/s Shriram Traders decided to depreciate the lease by annuity method.
Annuity Table shows that the depreciation to be charged @ 6% interest for 5 years amounted to Rs. 23,740.
M/s. Shriram Traders closes books of accounts on 31st March every year.
You are required to show the Lease Account for five years. Interest is to be calculated to the nearest rupee.

OR

- Q.4** Write short notes on ANY TWO of the following:
- Del Credere Commission
 - Depreciation Fund Method
 - Hire Purchase System
 - Income and Expenditure Account

* * * *

30713
MUTHA - II (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : FINANCIAL ACCOUNTING - II

Day : Wednesday
Date : 05/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Following is the Receipts and Payments Account of Bharat Sports Club for the year ending 31st March, 2014. [10]

Receipts and Payments Account
for the year ended 31st March, 2014

Receipts	Rs.	Payments	Rs.
To Opening Balance	41,600	By Salary	55,000
To Subscriptions		By Lighting	10,000
2012 - 13 4,120		By General Expenses	15,360
2013 - 14 1,60,000	1,64,120	By Entertainment Expenses	25,800
To Donations	50,000	By Tax Paid	5,000
To Receipts from Entertainment	36,440	By Printing and Stationery	9,440
To Interest	3,240	By Expenses paid (2012-13)	24,000
To Entrance Fees	45,000	By Investments	1,20,000
		By Fixed Deposits	40,000
		By Closing Cash Balance	35,800
Total	3,40,400		3,40,400

Additional Information:

- a) There are 4,500 members each paying annual subscription of Rs. 40 per year.
- b) Outstanding salary is Rs. 5,000.
- c) On 1st April, 2013 the assets were: - Building Rs. 40,000, Furniture Rs. 46,000.
- d) Depreciate Building and Furniture by 10%.
- e) Interest on Investments Rs. 2,000 is not yet received.
- f) Full Donations and half of the Entrance Fees are to be capitalised.
- f) Capital Fund is Rs. 1,27,000.

You are required to prepare Income and Expenditure Account for the year ended 31st March, 2014 and Balance Sheet as on that date.

Q.2 On 1st April, 2011 A Ltd. purchased a Printing Machine from B Ltd. on Hire Purchase System. [10]

The terms and conditions of hire purchase were as follows:

- a) The cash price of the printing machine was Rs. 1,50,000.
 - b) A Ltd. paid Rs. 20,000 on the signing of the contract.
 - c) A Ltd. agreed to pay the remaining balance in five installments of Rs. 30,000 each payable annually on 31st March every year.
 - d) B Ltd. charged interest 5% on yearly balance.
 - e) A Ltd. decided to provide depreciation at 10% on Reducing Balance Method.
- You are required to show:
- i) Printing Machine Account
 - ii) B Ltd. Account in the books of A Ltd.

P.T.O.

- Q.3** On 1st April, 2013, Swati of Mumbai, consigned laptops of Rs. 5,50,000 to Preeti of Delhi at a proforma invoice value of Rs. 7,50,000. [10]
Swati paid Rs. 20,000 for freight and insurance, Preeti paid Rs. 50,000 for carriage and other expenses.
Preeti sent a bank draft of Rs. 1,00,000 to Swati as an advance.
Preeti sold all the laptops for Rs. 8,00,000.
Preeti was entitled to a commission of 5% on sale proceeds.
Preeti remitted the balance to Swati after deducting his commission and expenses.
You are required to show:
- Consignment Account
 - Preeti's Account in the books of Swati.

- Q.4** On 1st April, 2009 a lease is purchased by M/s. Shriram Traders at a cost of Rs. 1,00,000. [10]
The period of the lease was 5 years.
M/s Shriram Traders decided to depreciate the lease by annuity method.
Annuity Table shows that the depreciation to be charged @ 6% interest for 5 years amounted to Rs. 23,740.
M/s. Shriram Traders closes books of accounts on 31st March every year.
You are required to show the Lease Account for five years. Interest is to be calculated to the nearest rupee.

OR

- Q.4** Write short notes on ANY TWO of the following:
- Del Credere Commission
 - Depreciation Fund Method
 - Hire Purchase System
 - Income and Expenditure Account

* * * *

30716

MUTHA -II (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS MATHEMATICS AND BUSINESS STATISTICS- II

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of non programmable **CALCULATOR** is allowed.

Q.1 Attempt any **TWO** of the following: **(10)**

- a) Draw the scatter diagram and interpret the result.

X	44	80	70	48	52	72	68	56	60	61
Y	48	75	54	60	63	69	72	51	57	66

- b) Find the range and coefficient of range for the following data:
95, 40, 76, 17, 55, 38, 09, 32, 60, 11.
- c) Find the mean deviation about median and its coefficient for the following data:
16, 19, 20, 11, 30.
- d) State the properties of regression coefficients.

Q.2 Attempt any **TWO** of the following: **(10)**

- a) Find the combined mean and standard deviation for the following data:

Group	Mean	S. D	Size
I	50	10	100
II	55	11	150

- b) Find the equations of the lines of regression from the following data:
 $n = 25, \sum x = 75, \sum y = 100, \sum x^2 = 250, \sum y^2 = 500, \sum xy = 325$.
- c) Calculate the coefficient of correlation between X and Y, for the following data:

X	2	4	5	6	3
Y	3	5	2	4	6

P. T. O.

Q.3 Attempt any TWO of the following:

(10)

a) What sum will amount to Rs. 2000/- in 3 years at 6% p.a. compound interest?

b) Find the value of :

i) ${}^{15}P_3$

ii) ${}^{70}C_{68}$

c) If $A = \begin{bmatrix} 1 & 10 & 5 \\ -5 & 4 & 3 \end{bmatrix}$ and $B = \begin{bmatrix} 2 & 6 & 0 \\ -5 & 7 & 8 \end{bmatrix}$

find $2A + 3B$ and $4B - 3A$.

d) Find the value of D.

$$D = \begin{vmatrix} 2 & -4 & 3 \\ 2 & 1 & 1 \\ 1 & 4 & 2 \end{vmatrix}$$

Q.4 Attempt any TWO of the following:

(10)

a) In how many years will Rs. 35000/- will amount to Rs. 87, 500 at 10% p.a. simple interest?

b) i) Find the area of square with perimeter 100 m.

ii) Find perimeter of a rectangle with area 98 sq.m. and whose breadth is twice as its length.

c) State order and type of the following matrices:

i) $[4, 3, 1]$

ii)

$$\begin{bmatrix} 1 & 0 & 0 \\ 0 & 1 & 0 \\ 0 & 0 & 1 \end{bmatrix}$$

* * * *

30716

MUTHA -II (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS MATHEMATICS AND BUSINESS STATISTICS- II

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of non programmable **CALCULATOR** is allowed.

Q.1 Attempt any **TWO** of the following: **(10)**

- a) Draw the scatter diagram and interpret the result.

X	44	80	70	48	52	72	68	56	60	61
Y	48	75	54	60	63	69	72	51	57	66

- b) Find the range and coefficient of range for the following data:
95, 40, 76, 17, 55, 38, 09, 32, 60, 11.

- c) Find the mean deviation about median and its coefficient for the following data:

16, 19, 20, 11, 30.

- d) State the properties of regression coefficients.

Q.2 Attempt any **TWO** of the following: **(10)**

- a) Find the combined mean and standard deviation for the following data:

Group	Mean	S. D	Size
I	50	10	100
II	55	11	150

- b) Find the equations of the lines of regression from the following data:
 $n = 25, \sum x = 75, \sum y = 100, \sum x^2 = 250, \sum y^2 = 500, \sum xy = 325.$

- c) Calculate the coefficient of correlation between X and Y, for the following data:

X	2	4	5	6	3
Y	3	5	2	4	6

P. T. O.

Q.3 Attempt any TWO of the following: (10)

a) What sum will amount to Rs. 2000/- in 3 years at 6% p.a. compound interest?

b) Find the value of :

i) ${}^{15}P_3$

ii) ${}^{70}C_{68}$

c) If $A = \begin{bmatrix} 1 & 10 & 5 \\ -5 & 4 & 3 \end{bmatrix}$ and $B = \begin{bmatrix} 2 & 6 & 0 \\ -5 & 7 & 8 \end{bmatrix}$
find $2A + 3B$ and $4B - 3A$.

d) Find the value of D.

$$D = \begin{vmatrix} 2 & -4 & 3 \\ 2 & 1 & 1 \\ 1 & 4 & 2 \end{vmatrix}$$

Q.4 Attempt any TWO of the following: (10)

a) In how many years will Rs. 35000/- will amount to Rs. 87, 500 at 10% p.a. simple interest?

b) i) Find the area of square with perimeter 100 m.

ii) Find perimeter of a rectangle with area 98 sq.m. and whose breadth is twice as its length.

c) State order and type of the following matrices:

i) $[4, 3, 1]$

ii)

$$\begin{bmatrix} 1 & 0 & 0 \\ 0 & 1 & 0 \\ 0 & 0 & 1 \end{bmatrix}$$

* * * *

30725

MUTHA-III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: PRINCIPLES OF BUSINESS MANAGEMENT-I

Day: Thursday
Date: 06/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is management? Explain Henri Fayol's principles of management. (10)

OR

a) What is scientific management? (05)

b) Discuss about management as an Art. (05)

Q.2 Explain the concept of planning and discuss the types of planning. (10)

OR

a) Explain Advantages of planning. (05)

b) Define the concept 'forecasting'. (05)

Q.3 Define Decision Making concept. Explain Decision making process and types of Decisions. (10)

OR

a) Explain the concept Delegation of authority. (05)

b) Write Techniques of Decision making. (05)

Q.4 Write short notes **ANY TWO** of the following: (10)

- a) Process of planning
- b) Authority and Responsibility relationship
- c) Departmentation
- d) Contribution of Elton Mayo

* * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापनाची हेन्री फेयॉल यांची तत्त्वे स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय? (०५)
- ब) व्यवस्थापन एक कला या विषयी चर्चा करा. (०५)

प्र.२ 'नियोजन' ही संज्ञा स्पष्ट करा आणि नियोजनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) नियोजनाचे फायदे स्पष्ट करा. (०५)
- ब) 'पूर्वानुमान' ही संज्ञा स्पष्ट करा. (०५)

प्र.३ निर्णय प्रक्रियेची व्याख्या सांगून निर्णय घेण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. तसेच निर्णयाचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) अधिकार प्रदान ही संज्ञा स्पष्ट करा. (०५)
- ब) निर्णय प्रक्रियेची तंत्रे सांगा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) नियोजनाची प्रक्रिया
- ब) अधिकार व जबाबदारी यांचे नाते
- क) विभागीकरण
- ड) एल्टन मेयो यांचे योगदान

* * *

30725

MUTHA-III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: PRINCIPLES OF BUSINESS MANAGEMENT-I

Day: Thursday
Date: 06/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is management? Explain Henri Fayol's principles of management. (10)

OR

- a) What is scientific management? (05)
- b) Discuss about management as an Art. (05)

Q.2 Explain the concept of planning and discuss the types of planning. (10)

OR

- a) Explain Advantages of planning. (05)
- b) Define the concept 'forecasting'. (05)

Q.3 Define Decision Making concept. Explain Decision making process and types of Decisions. (10)

OR

- a) Explain the concept Delegation of authority. (05)
- b) Write Techniques of Decision making. (05)

Q.4 Write short notes **ANY TWO** of the following: (10)

- a) Process of planning
- b) Authority and Responsibility relationship
- c) Departmentation
- d) Contribution of Elton Mayo

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापनाची हेन्री फेयॉल यांची तत्त्वे स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय? (०५)
- ब) व्यवस्थापन एक कला या विषयी चर्चा करा. (०५)

प्र.२ 'नियोजन' ही संज्ञा स्पष्ट करा आणि नियोजनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) नियोजनाचे फायदे स्पष्ट करा. (०५)
- ब) 'पूर्वानुमान' ही संज्ञा स्पष्ट करा. (०५)

प्र.३ निर्णय प्रक्रियेची व्याख्या सांगून निर्णय घेण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. तसेच निर्णयाचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) अधिकार प्रदान ही संज्ञा स्पष्ट करा. (०५)
- ब) निर्णय प्रक्रियेची तंत्रे सांगा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) नियोजनाची प्रक्रिया
- ब) अधिकार व जबाबदारी यांचे नाते
- क) विभागीकरण
- ड) एल्टन मेयो यांचे योगदान

* * *

30732

MUTHA – III (2010 COURE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTREPRENEURSHIP – I

For the students admitted during academic year 2012-13 & onwards

Date: Saturday
Day : 15/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Explain meaning and nature of business environment. (10)
OR
- a) Explain the relation between environment and economic growth. (05)
 - b) State the nature of political environment. (05)
- Q.2** What do you mean by 'Industrial Sickness'? Explain its symptoms. (10)
OR
- a) What are the causes of unemployment? (05)
 - b) What are the various effects of inflation? (05)
- Q.3** Explain the nature of social responsibility of business. Discuss in brief social responsibility toward shareholders. (10)
OR
- a) Explain need of business ethics. (05)
 - b) What are the advantages of social audit? (05)
- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: (10)
OR
- a) Business process outsourcing
 - b) Corporate governance
 - c) Cautions in franchising
 - d) Pollution control

* * * * *

मराठी रूपांतर

- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- 2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ व्यवसाय पर्यावरणाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) पर्यावरण आणि आर्थिक विकास यातील संबंध स्पष्ट करा. (०५)
- ब) राजकीय पर्यावरणाचे स्वरूप सांगा. (०५)
- प्र.२ 'औद्योगिक आजारपण' म्हणजे काय? आजारपणाची लक्षणे स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) बेकारीची कारणे कोणती आहेत? (०५)
- ब) चलनवाढीचे विविध परिणाम कोणते आहेत? (०५)
- प्र.३ व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीचे स्वरूप स्पष्ट करा. भागधारकांबद्दलच्या सामाजिक जबाबदारीची थोडक्यात चर्चा करा. (१०)
किंवा
- अ) व्यावसायिक नैतिकतेची गरज स्पष्ट करा. (०५)
- ब) सामाजिक लेखापरिक्षणाचे फायदे कोणते आहेत? (०५)
- प्र.४ टीपा लिहा (कोणत्याही दोन) (१०)
- अ) व्यवसाय बाह्य हस्तांतरण प्रक्रिया
- ब) कंपनी नियमन
- क) व्यवसायाधिकारातील सावधानता
- ड) प्रदूषण नियंत्रण

30732

MUTHA – III (2010 COURE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTREPRENEURSHIP – I

For the students admitted during academic year 2012-13 & onwards

Date: Saturday
Day : 15/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Explain meaning and nature of business environment. (10)
OR
- a) Explain the relation between environment and economic growth. (05)
 - b) State the nature of political environment. (05)
- Q.2** What do you mean by 'Industrial Sickness'? Explain its symptoms. (10)
OR
- a) What are the causes of unemployment? (05)
 - b) What are the various effects of inflation? (05)
- Q.3** Explain the nature of social responsibility of business. Discuss in brief social responsibility toward shareholders. (10)
OR
- a) Explain need of business ethics. (05)
 - b) What are the advantages of social audit? (05)
- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: (10)
OR
- a) Business process outsourcing
 - b) Corporate governance
 - c) Cautions in franchising
 - d) Pollution control

* * * * *

मराठी रूपांतर

- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- 2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ व्यवसाय पर्यावरणाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) पर्यावरण आणि आर्थिक विकास यातील संबंध स्पष्ट करा. (०५)
- ब) राजकीय पर्यावरणाचे स्वरूप सांगा. (०५)
- प्र.२ 'औद्योगिक आजारपण' म्हणजे काय? आजारपणाची लक्षणे स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) बेकारीची कारणे कोणती आहेत? (०५)
- ब) चलनवाढीचे विविध परिणाम कोणते आहेत? (०५)
- प्र.३ व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीचे स्वरूप स्पष्ट करा. भागधारकांबद्दलच्या सामाजिक जबाबदारीची थोडक्यात चर्चा करा. (१०)
किंवा
- अ) व्यावसायिक नैतिकतेची गरज स्पष्ट करा. (०५)
- ब) सामाजिक लेखापरिक्षणाचे फायदे कोणते आहेत? (०५)
- प्र.४ टीपा लिहा (कोणत्याही दोन) (१०)
- अ) व्यवसाय बाह्य हस्तांतरण प्रक्रिया
- ब) कंपनी नियमन
- क) व्यवसायाधिकारातील सावधानता
- ड) प्रदूषण नियंत्रण

30730

MUTHA – III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING – I

Day: Saturday
Date: 15/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Define the terms Cost, Costing and Cost Accounting. Explain the objectives of Cost Accounting. (10)

OR

Explain the following:

- a) Limitations of Cost Accounting
- b) Items excluded from Cost Accounts

Q.2 The following information has been taken from the cost records of a company for the year ended 31. 12. 2014. (10)

Particulars	01. 01. 2014	31. 12. 2014
	Rs.	Rs.
Stock of Raw Materials	60,000	75,000
Stock of finished goods	1,50,000	2,25,000
Work in progress	15,000	21,000

Others details for the year 2014 are:

Direct labour	4,50,000
Indirect labour	75,000
Coal, Oil, Fuel	15,000
Insurance on plant and Machinery	4,500
Purchase of raw materials	6,00,000
Sales commission	90,000
Salaries of salesman	1,50,000
Administrative expenses	1,50,000
Carriage outward	30,000
Power	45,000
Depreciation on machinery	75,000
Factory Rent, Rates Taxes	90,000
Office Rent, Rates Taxes	16,500
Office salaries	1,50,000
Interim Dividend paid	50,000
Sales	20,00,000

Prepare a Cost Sheet showing details of:

1. Prime Cost
2. Factory Cost
3. cost of production
4. Cost of sales and
5. Profit

P. T. O.

- Q.3 The cost records of ABC company Ltd. a machine manufacturing company for the year ended 31. 12. 2014 shows the following result: (10)

	Rs.
Material used	1,00,000
Direct wages	80,000
Factory overheads	20,000
Office overheads	10,000

Prepare the cost sheet of ABC company Ltd. for the year 2014 and also calculate the price which the company should quote for the manufacture of the machine requiring material Rs. 5,000/- and productive wages Rs. 4,000/-, so that the company may earn a profit of 25% on selling price.

Assume the factory overheads are charged at a percentage on direct wages and office overheads are charged at a percentage on factory cost.

OR

Explain the following:

- Cost Unit and types of Cost Units
- Distinction between Tender and Quotation

- Q.4 Write short notes on any TWO of the following: (10)

- Purpose of Cost Sheet
- Cost center and their types
- Functional classification of cost
- Elementwise classification of cost

* * * *

30730
MUTHA - III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING - I

Day: Saturday
Date: 15/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Define the terms Cost, Costing and Cost Accounting. Explain the objectives of Cost Accounting. (10)

OR

Explain the following:

- a) Limitations of Cost Accounting
- b) Items excluded from Cost Accounts

Q.2 The following information has been taken from the cost records of a company for the year ended 31. 12. 2014. (10)

Particulars	01. 01. 2014	31. 12. 2014
	Rs.	Rs.
Stock of Raw Materials	60,000	75,000
Stock of finished goods	1,50,000	2,25,000
Work in progress	15,000	21,000

Others details for the year 2014 are:

Direct labour	4,50,000
Indirect labour	75,000
Coal, Oil, Fuel	15,000
Insurance on plant and Machinery	4,500
Purchase of raw materials	6,00,000
Sales commission	90,000
Salaries of salesman	1,50,000
Administrative expenses	1,50,000
Carriage outward	30,000
Power	45,000
Depreciation on machinery	75,000
Factory Rent, Rates Taxes	90,000
Office Rent, Rates Taxes	16,500
Office salaries	1,50,000
Interim Dividend paid	50,000
Sales	20,00,000

Prepare a Cost Sheet showing details of:

1. Prime Cost
2. Factory Cost
3. cost of production
4. Cost of sales and
5. Profit

P. T. O.

- Q.3 The cost records of ABC company Ltd. a machine manufacturing company for the year ended 31. 12. 2014 shows the following result: (10)

	Rs.
Material used	1,00,000
Direct wages	80,000
Factory overheads	20,000
Office overheads	10,000

Prepare the cost sheet of ABC company Ltd. for the year 2014 and also calculate the price which the company should quote for the manufacture of the machine requiring material Rs. 5,000/- and productive wages Rs. 4,000/-, so that the company may earn a profit of 25% on selling price.

Assume the factory overheads are charged at a percentage on direct wages and office overheads are charged at a percentage on factory cost.

OR

Explain the following:

- Cost Unit and types of Cost Units
- Distinction between Tender and Quotation

- Q.4 Write short notes on any TWO of the following: (10)

- Purpose of Cost Sheet
- Cost center and their types
- Functional classification of cost
- Elementwise classification of cost

* * * *

30726
MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT- BUSINESS ECONOMICS-III

Day: Saturday
Date: 08/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

- Q.1 Explain the role of money in capitalist and mixed economy. [10]
OR
a) Discuss the concepts of narrow and broad money. [05]
b) What is the importance of monetary policy in India? [05]
- Q.2 Discuss the process of multiple credit creation by banks. [10]
OR
a) What are the types of money? [05]
b) Explain the limitation of credit control in India. [05]
- Q.3 Explain the role of Reserve Bank of India in economic development. [10]
OR
a) What are the sources of changes in high powered money? [05]
b) What are the functions of money? [05]
- Q.4 Write short notes: (ANY TWO) [10]
a) Gresham's Law
b) Methods of selective credit control
c) Balance sheet of a bank.

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ भांडवली आणि मिश्र अर्थव्यवस्थेत पैशाची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संकुचित पैसा व विस्तृत पैसा संकल्पनेबाबत चर्चा करा. (०५)
- ब) भारतातील मौद्रिक धोरणाचे महत्त्व कोणते? (०५)

प्र.२ बँकांची बहुविध पतनिर्मिती प्रक्रियेची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) पैशाचे प्रकार कोणते? (०५)
- ब) भारतातील पतनियंत्रणाच्या मर्यादा स्पष्ट करा. (०५)

प्र.३ भारताच्या आर्थिक विकासातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) उच्च शक्ती पैशातील बदलाचे स्रोत कोणते? (०५)
- ब) पैशाची कार्ये कोणती? (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) ग्रेशमचा नियम
- ब) निवडक पतनियंत्रणाच्या पध्दती
- क) बँकेचे ताळेबंद

* * * *

30726
MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT- BUSINESS ECONOMICS-III

Day: Saturday
Date: 08/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

- Q.1** Explain the role of money in capitalist and mixed economy. [10]
- OR
- a) Discuss the concepts of narrow and broad money. [05]
b) What is the importance of monetary policy in India? [05]
- Q.2** Discuss the process of multiple credit creation by banks. [10]
- OR
- a) What are the types of money? [05]
b) Explain the limitation of credit control in India. [05]
- Q.3** Explain the role of Reserve Bank of India in economic development. [10]
- OR
- a) What are the sources of changes in high powered money? [05]
b) What are the functions of money? [05]
- Q.4** Write short notes: (ANY TWO) [10]
- a) Gresham's Law
b) Methods of selective credit control
c) Balance sheet of a bank.

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ भांडवली आणि मिश्र अर्थव्यवस्थेत पैशाची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संकुचित पैसा व विस्तृत पैसा संकल्पनेबाबत चर्चा करा. (०५)
- ब) भारतातील मौद्रिक धोरणाचे महत्त्व कोणते? (०५)

प्र.२ बँकांची बहुविध पतनिर्मिती प्रक्रियेची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) पैशाचे प्रकार कोणते? (०५)
- ब) भारतातील पतनियंत्रणाच्या मर्यादा स्पष्ट करा. (०५)

प्र.३ भारताच्या आर्थिक विकासातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) उच्च शक्ती पैशातील बदलाचे स्रोत कोणते? (०५)
- ब) पैशाची कार्ये कोणती? (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) ग्रेशमचा नियम
- ब) निवडक पतनियंत्रणाच्या पध्दती
- क) बँकेचे ताळेबंद

* * * *

30727

MUTHA-III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW & PRACTICE-III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time:- 03.00 PM TO 05.00 PM

Max Marks:40

N. B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Define 'Share Warrant'. State the conditions of issue of share warrant. (10)

OR

- a) State the procedure of issue of duplicate share certificate. (05)
- b) Distinguish between share certificate and share warrant. (05)

Q.2 What is meant by 'Member of Company'? Describe the modes of acquiring membership of a company. (10)

OR

- a) Who can become a member of a company? (05)
- b) Distinguish between member and shareholder of a company. (05)

Q.3 Who are the directors of company? State the qualification and disqualification of director of a company. (10)

OR

- a) Explain the contents of register of members of a company. (05)
- b) Explain the legal provisions regarding remuneration of director of a public limited company. (05)

Q.4 Write notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Issue of shares to Non-Resident Indians
- b) Register of Foreign Members
- c) Contents of Share Certificate
- d) Managing Director

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'भाग अधिपत्रा'ची व्याख्या द्या. भाग अधिपत्र प्रदान करण्याच्या अटी सांगा. (१०)

किंवा

- अ) भाग प्रमाणपत्राची दुबार प्रत देण्याची कार्यपध्दती सांगा. (०५)
- ब) भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र यातील फरक स्पष्ट करा. (०५)

प्र.२ 'कंपनी सभासद' म्हणजे काय? कंपनीचे सभासदत्व मिळविण्याचे मार्ग वर्णन करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे सभासदत्व कोणास मिळू शकते? (०५)
- ब) कंपनीचे सभासद व भागधारक यातील फरक स्पष्ट करा. (०५)

प्र.३ कंपनीचे संचालक कोणास म्हणतात? कंपनीच्या संचालकाची पात्रता व अपात्रता सांगा. (१०)

किंवा

- अ) कंपनीच्या सभासद नोंदणी पुस्तकातील मजकूर स्पष्ट करा. (०५)
- ब) सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना मिळणाऱ्या मानधनासंदर्भात कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) अनिवासी भारतीयांना भाग विक्री
- ब) विदेशी सभासद नोंदणी पुस्तक
- क) भाग प्रमाणपत्रातील मजकूर
- ड) कार्यकारी संचालक

* * * *

30727

MUTHA-III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW & PRACTICE-III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time:- 03.00 PM TO 05.00 PM
Max Marks:40

N. B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Define 'Share Warrant'. State the conditions of issue of share warrant. (10)

OR

- a) State the procedure of issue of duplicate share certificate. (05)
- b) Distinguish between share certificate and share warrant. (05)

Q.2 What is meant by 'Member of Company'? Describe the modes of acquiring membership of a company. (10)

OR

- a) Who can become a member of a company? (05)
- b) Distinguish between member and shareholder of a company. (05)

Q.3 Who are the directors of company? State the qualification and disqualification of director of a company. (10)

OR

- a) Explain the contents of register of members of a company. (05)
- b) Explain the legal provisions regarding remuneration of director of a public limited company. (05)

Q.4 Write notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Issue of shares to Non-Resident Indians
- b) Register of Foreign Members
- c) Contents of Share Certificate
- d) Managing Director

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'भाग अधिपत्रा'ची व्याख्या द्या. भाग अधिपत्र प्रदान करण्याच्या अटी सांगा. (१०)

किंवा

- अ) भाग प्रमाणपत्राची दुबार प्रत देण्याची कार्यपध्दती सांगा. (०५)
- ब) भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र यातील फरक स्पष्ट करा. (०५)

प्र.२ 'कंपनी सभासद' म्हणजे काय? कंपनीचे सभासदत्व मिळविण्याचे मार्ग वर्णन करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे सभासदत्व कोणास मिळू शकते? (०५)
- ब) कंपनीचे सभासद व भागधारक यातील फरक स्पष्ट करा. (०५)

प्र.३ कंपनीचे संचालक कोणास म्हणतात? कंपनीच्या संचालकाची पात्रता व अपात्रता सांगा. (१०)

किंवा

- अ) कंपनीच्या सभासद नोंदणी पुस्तकातील मजकूर स्पष्ट करा. (०५)
- ब) सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना मिळणाऱ्या मानधनासंदर्भात कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) अनिवासी भारतीयांना भाग विक्री
- ब) विदेशी सभासद नोंदणी पुस्तक
- क) भाग प्रमाणपत्रातील मजकूर
- ड) कार्यकारी संचालक

* * * *

30724

MUTHA - III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : COMMUNICATION SKILLS - I

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Explain meaning and nature of communication. (10)
- OR**
- a) What are the barriers of communication? (05)
- b) Explain in brief the process of communication. (05)
- Q.2** What is non-verbal communication? State its importance. (10)
- OR**
- a) What are the limitations of oral communication? (05)
- b) State importance of communication through email. (05)
- Q.3** Draft an interview call letter on behalf of Pune Associates, Pune for the post of an "Accountant". (10)
- OR**
- a) Explain various barriers in the process of listening. (05)
- b) Explain techniques of interview. (05)
- Q.4** Write notes on any **TWO**: (10)
- a) Resume
 - b) Body language
 - c) Termination letter
 - d) Advantages of written communication

* * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ संज्ञापनाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संज्ञापनात कोणते अडथळे आहेत? (०५)
- ब) संज्ञापन प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. (०५)

प्र.२ अशाब्दीक संज्ञापन म्हणजे काय? त्याचे महत्त्व सांगा. (१०)

किंवा

- अ) तोंडी संज्ञापनाच्या मर्यादा कोणत्या आहेत? (०५)
- ब) ई-मेल मार्फत संज्ञापनाचे महत्त्व सांगा. (०५)

प्र.३ पुणे असोसिएट्स, पुणे यांचे वतीने 'हिशोबनीस' पदासाठी मुलाखतीस बोलविण्याचे पत्र लिहा. (१०)

किंवा

- अ) ऐकण्याच्या प्रक्रियेतील विविध अडथळे स्पष्ट करा. (०५)
- ब) मुलाखतीचे तंत्र स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोन टीपा लिहा. (१०)

- अ) रिड्युम्ये
- ब) देह बोली
- क) सेवेतून काढून टाकल्याचे पत्र
- ड) लेखी संज्ञापनाचे फायदे

30724
MUTHA - III (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : COMMUNICATION SKILLS - I

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Explain meaning and nature of communication. (10)
- OR**
- a) What are the barriers of communication? (05)
- b) Explain in brief the process of communication. (05)
- Q.2** What is non-verbal communication? State its importance. (10)
- OR**
- a) What are the limitations of oral communication? (05)
- b) State importance of communication through email. (05)
- Q.3** Draft an interview call letter on behalf of Pune Associates, Pune for the post of an "Accountant". (10)
- OR**
- a) Explain various barriers in the process of listening. (05)
- b) Explain techniques of interview. (05)
- Q.4** Write notes on any **TWO**: (10)
- a) Resume
 - b) Body language
 - c) Termination letter
 - d) Advantages of written communication

* * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ संज्ञापनाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संज्ञापनात कोणते अडथळे आहेत? (०५)
- ब) संज्ञापन प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. (०५)

प्र.२ अशाब्दीक संज्ञापन म्हणजे काय? त्याचे महत्त्व सांगा. (१०)

किंवा

- अ) तोंडी संज्ञापनाच्या मर्यादा कोणत्या आहेत? (०५)
- ब) ई-मेल मार्फत संज्ञापनाचे महत्त्व सांगा. (०५)

प्र.३ पुणे असोसिएट्स, पुणे यांचे वतीने 'हिशोबनीस' पदासाठी मुलाखतीस बोलविण्याचे पत्र लिहा. (१०)

किंवा

- अ) ऐकण्याच्या प्रक्रियेतील विविध अडथळे स्पष्ट करा. (०५)
- ब) मुलाखतीचे तंत्र स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोन टीपा लिहा. (१०)

- अ) रिझ्युम्ये
- ब) देह बोली
- क) सेवेतून काढून टाकल्याचे पत्र
- ड) लेखी संज्ञापनाचे फायदे

30728
MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT- BANKING AND INSURANCE-III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

Q.1 What is the role of Central Bank in economic development of India? [10]

OR

- a) Discuss the R.B.I. Act of 1934. [05]
- b) Describe the importance of credit control in India. [05]

Q.2 Explain the measurement of money supply by R.B.I. [10]

OR

- a) Explain the difference between Central Bank and ordinary commercial banks. [05]
- b) What are the ordinary functions of R.B.I.? [05]

Q.3 State the components of money supply. [10]

OR

- a) Discuss regarding management of R.B.I. [05]
- b) Explain the concepts of narrow and broad money. [05]

Q.4 Write short notes: (ANY TWO) [10]

- a) Departments of R.B.I.
- b) Features of currency system in India
- c) Methods of selective credit control

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ भारताच्या आर्थिक विकासातील केंद्रिय बँकेची भूमिका कोणती? (१०)

किंवा

- अ) १९३४ चा आर.बी.आय.कायद्याची चर्चा करा. (०५)
- ब) भारतामध्ये पतनियंत्रणाच्या महत्त्वाचे वर्णन करा. (०५)

प्र.२ आर.बी.आय.चे पैसा पुरवठ्याचे मापन स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) केंद्रिय बँक आणि सामान्य व्यापारी बँका यामधील फरक स्पष्ट करा. (०५)
- ब) आर.बी.आय. चे सामान्य कार्ये कोणती? (०५)

प्र.३ पैशाच्या पुरवठ्याचे घटक सांगा. (१०)

किंवा

- अ) आर.बी.आय.च्या व्यवस्थेसंबंधी चर्चा करा. (०५)
- ब) संकुचित आणि विस्तृत पैसा या संकल्पना स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) आर.बी.आय.चे विभाग
- ब) भारतातील चलन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
- क) निवडक पतनियंत्रणाच्या पध्दती

* * * *

30728
MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT- BANKING AND INSURANCE-III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

-
- Q.1** What is the role of Central Bank in economic development of India? **[10]**
- OR
- a) Discuss the R.B.I. Act of 1934. **[05]**
b) Describe the importance of credit control in India. **[05]**
-
- Q.2** Explain the measurement of money supply by R.B.I. **[10]**
- OR
- a) Explain the difference between Central Bank and ordinary commercial banks. **[05]**
b) What are the ordinary functions of R.B.I.? **[05]**
-
- Q.3** State the components of money supply. **[10]**
- OR
- a) Discuss regarding management of R.B.I. **[05]**
b) Explain the concepts of narrow and broad money. **[05]**
-
- Q.4** Write short notes: (ANY TWO) **[10]**
- a) Departments of R.B.I.
b) Features of currency system in India
c) Methods of selective credit control

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ भारताच्या आर्थिक विकासातील केंद्रिय बँकेची भूमिका कोणती? (१०)

किंवा

- अ) १९३४ चा आर.बी.आय.कायद्याची चर्चा करा. (०५)
- ब) भारतामध्ये पतनियंत्रणाच्या महत्त्वाचे वर्णन करा. (०५)

प्र.२ आर.बी.आय.चे पैसा पुरवठ्याचे मापन स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) केंद्रिय बँक आणि सामान्य व्यापारी बँका यामधील फरक स्पष्ट करा. (०५)
- ब) आर.बी.आय. चे सामान्य कार्ये कोणती? (०५)

प्र.३ पैशाच्या पुरवठ्याचे घटक सांगा. (१०)

किंवा

- अ) आर.बी.आय.च्या व्यवस्थेसंबंधी चर्चा करा. (०५)
- ब) संकुचित आणि विस्तृत पैसा या संकल्पना स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) आर.बी.आय.चे विभाग
- ब) भारतातील चलन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
- क) निवडक पतनियंत्रणाच्या पध्दती

* * * *

30729
MUTHA - III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING - III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max Marks. 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Define 'Salesmanship' . Explain its evolution (10)
OR (05)
- a) Is salesmanship is a profession.? (05)
b) Explain utility of salesmanship towards customers.
- Q.2** What is 'Prospecting' ? Explain methods of prospecting (10)
OR (05)
- a) State the importance of pre-approach (05)
b) What are the techniques of closing sale ?
- Q.3** What is 'Sales promotion'? Explain importance of sales promotion activities (10)
in the developing countries.
OR (05)
- a) What are the advantages of sales promotion activities? (05)
b) Explain the role of salesman in modern consumer oriented market. (05)
- Q.4** Short notes any **TWO** of the following (10)
- a) Suspicious customer
b) Pre-determined customer
c) Attracting attention

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'विक्रय कला' व्याख्या द्या? विक्रय कलेची उत्क्रांती स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्रय कला एक पेशा आहे काय? (०५)
- ब) विक्रय कलेची ग्राहकाप्रती उपयुक्तता स्पष्ट करा. (०५)

प्र.२ 'ग्राहक शोध' म्हणजे काय? ग्राहक शोध पद्धती स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संपर्क पूर्व अवस्थेचे महत्त्व सांगा. (०५)
- ब) विक्री प्रक्रिया समापनाचे तंत्र कोणते? (०५)

प्र.३ 'विक्रय वृद्धी' म्हणजे काय? विकसनशील राष्ट्रांमध्ये विक्रय वृद्धीचे महत्त्व स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्रय वृद्धी उपक्रमांचे कोणते फायदे होतात? (०५)
- ब) आधुनिक ग्राहक प्रधान बाजारपेठेत विक्री प्रतिनिधीची भूमिका स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) संशयी ग्राहक
- ब) पूर्व निश्चयी ग्राहक
- क) लक्ष वेधणे

* * * *

30729
MUTHA - III (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING - III

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max Marks. 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

-
- Q.1** Define 'Salesmanship' . Explain its evolution (10)
OR
a) Is salesmanship is a profession.? (05)
b) Explain utility of salesmanship towards customers. (05)
- Q.2** What is 'Prospecting' ? Explain methods of prospecting (10)
OR
a) State the importance of pre-approach (05)
b) What are the techniques of closing sale ? (05)
- Q.3** What is 'Sales promotion'? Explain importance of sales promotion activities (10)
in the developing countries.
OR
a) What are the advantages of sales promotion activities? (05)
b) Explain the role of salesman in modern consumer oriented market. (05)
- Q.4** Short notes any **TWO** of the following (10)
a) Suspicious customer
b) Pre-determined customer
c) Attracting attention

*

*

*

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'विक्रय कला' व्याख्या द्या? विक्रय कलेची उत्क्रांती स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्रय कला एक पेशा आहे काय? (०५)
- ब) विक्रय कलेची ग्राहकाप्रती उपयुक्तता स्पष्ट करा. (०५)

प्र.२ 'ग्राहक शोध' म्हणजे काय? ग्राहक शोध पद्धती स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) संपर्क पूर्व अवस्थेचे महत्त्व सांगा. (०५)
- ब) विक्री प्रक्रिया समापनाचे तंत्र कोणते? (०५)

प्र.३ 'विक्रय वृद्धी' म्हणजे काय? विकसनशील राष्ट्रांमध्ये विक्रय वृद्धीचे महत्त्व स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्रय वृद्धी उपक्रमांचे कोणते फायदे होतात? (०५)
- ब) आधुनिक ग्राहक प्रधान बाजारपेठेत विक्री प्रतिनिधीची भूमिका स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) संशयी ग्राहक
- ब) पूर्व निश्चयी ग्राहक
- क) लक्ष वेधणे

* * * *

30723

MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016

SUBJECT : CORPORATE ACCOUNTING – I

Day : Saturday
Date : 01/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM

Max Marks : 40

- N. B. 1) Question No. 1 is **COMPULSORY**. Attempt **ANY TWO** questions from the remaining.
2) Figures to the right indicate **FULL** Marks.
3) Use of non-programmable **CALCULATOR** is allowed.

Q.1 a) The following is the trial balance of Ahinsa Ltd. as on 31st March, 2014. (15)

Particulars	Rs.	Particular	Rs.
Stock on 1-4-2013	75,000	Return Outward	10,000
Purchases	2,45,000	Sales	3,40,000
Wages	30,000	Discount Received	3,000
Carriage	950	Profit & Loss A/C	15,000
Furniture	17,000	Share Capital	1,00,000
Salaries	7,500	Creditors	17,500
Rent	4,000	General Reserve	15,500
Sundry Trade Expenses	7,050	Bills Payable	7,000
Dividend Paid	9,000		
Debtors	27,500		
Plant and Machinery	29,000		
Cash at Bank	46,200		
Patents	4,800		
Bills Receivable	5,000		
Total	5,08,000		5,08,000

Adjustments:

- 1) Closing Stock : Rs. 88,000.
- 2) Provision for tax at 50%.
- 3) Depreciation on Plant & Machinery at 15%, Furniture at 10 % and Patent at 5%.
- 4) Provide Rs. 550 for doubtful debts.
- 5) The Board recommends payment of a dividend @ 15% p.a. and transfer Rs. 1,500 to General Reserve.
- 6) Rent Rs. 800 and Salaries Rs.900 due on 31st March, 2014.
Prepare Profit and Loss A/C for the year ended 31st March, 2014 and Balance Sheet of the Company as on that date.

b) Write Short Note on **ANY ONE** of the following: (05)

- i) Forfeiture of Shares
- ii) Types of Shares
- iii) Going Concern

P.T.O.

- Q.2** Sachin Company Ltd issued for public subscription 2,000 equity shares of Rs. 100 each at a premium of Rs. 5 per shares payable as :- (10)
 On application Rs. 25 per share
 On allotment Rs. 30 per share (including premium)
 On first and final call Rs. 50 per share

Applications were received for 2200 shares. 2000 equity shares were allotted to the application and remaining applicants for 200 shares were rejected. All the amounts were received except from Sourabh to whom 100 shares were allotted, failed to pay the amount due on first and final call. These shares were forfeited. The forfeited shares were sold to Mr. Shehwag as fully paid at Rs. 80 per share.

Pass necessary journal entries in the books of Sachin Company Ltd.

- Q.3** Akash and Badal working in partnership registered Joint stock company under the name of AB Ltd., on 1st September 2013 to take over their existing business with effect from 1st April 2013. (10)

The Profit and Loss Account of AB Ltd., for the year ended 31st March 2014 was as follows.

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Salaries & Wages	2,00,000	By Gross Profit	16,80,000
To Debenture Interest	1,00,000		
To Depreciation	40,000		
To Interest on Purchase Consideration (30/9/2013)	2,16,000		
To Selling Commission	2,40,000		
To Directors Fees	16,000		
To Preliminary Expenses	20,000		
To Provision for Taxes	1,00,000		
To Audit Fees	1,20,000		
To Net Profit	6,28,000		
	16,80,000		16,80,000

Total sales for the year amounted to Rs. 45,00,000 out of which 30,00,000 relates to the period from 1st September, 2013 to 31st March 2014.

Prepare statement apportioning the profits between pre incorporation and post incorporation periods indication your basis of allocation.

- Q.4** Following balances appeared in the balance Sheet of Tom Company Ltd: (as on 31-3-2015) (10)

General Reserve A/c 6,40,000
 Share Premium A/c 36,000

6% Preference Share Capital (Shares of Rs. 100 each) 8,00,000. The company decided to redeem preference shares at 5 % premium on 1-4-2015. For the purpose of redemption issued 40,000 equity shares of Rs. 10 each at a premium of 4 %.

Give journal entries in the books of company to give effects to the above transactions.

* * * * *

30723

MUTHA-III (2010 COURSE) : WINTER- 2016

SUBJECT : CORPORATE ACCOUNTING – I

Day : Saturday
Date : 01/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM

Max Marks : 40

- N. B.** 1) Question No. 1 is **COMPULSORY**. Attempt **ANY TWO** questions from the remaining.
2) Figures to the right indicate **FULL** Marks.
3) Use of non-programmable **CALCULATOR** is allowed.

Q.1 a) The following is the trial balance of Ahinsa Ltd. as on 31st March, 2014. **(15)**

Particulars	Rs.	Particular	Rs.
Stock on 1-4-2013	75,000	Return Outward	10,000
Purchases	2,45,000	Sales	3,40,000
Wages	30,000	Discount Received	3,000
Carriage	950	Profit & Loss A/C	15,000
Furniture	17,000	Share Capital	1,00,000
Salaries	7,500	Creditors	17,500
Rent	4,000	General Reserve	15,500
Sundry Trade Expenses	7,050	Bills Payable	7,000
Dividend Paid	9,000		
Debtors	27,500		
Plant and Machinery	29,000		
Cash at Bank	46,200		
Patents	4,800		
Bills Receivable	5,000		
Total	5,08,000		5,08,000

Adjustments:

- 1) Closing Stock : Rs. 88,000.
- 2) Provision for tax at 50%.
- 3) Depreciation on Plant & Machinery at 15%, Furniture at 10 % and Patent at 5%.
- 4) Provide Rs. 550 for doubtful debts.
- 5) The Board recommends payment of a dividend @ 15% p.a. and transfer Rs. 1,500 to General Reserve.
- 6) Rent Rs. 800 and Salaries Rs.900 due on 31st March, 2014.
Prepare Profit and Loss A/C for the year ended 31st March, 2014 and Balance Sheet of the Company as on that date.

b) Write Short Note on **ANY ONE** of the following: **(05)**

- i) Forfeiture of Shares
- ii) Types of Shares
- iii) Going Concern

P.T.O.

- Q.2 Sachin Company Ltd issued for public subscription 2,000 equity shares of Rs. 100 each at a premium of Rs. 5 per shares payable as :- (10)
 On application Rs. 25 per share
 On allotment Rs. 30 per share (including premium)
 On first and final call Rs. 50 per share

Applications were received for 2200 shares. 2000 equity shares were allotted to the application and remaining applicants for 200 shares were rejected. All the amounts were received except from Sourabh to whom 100 shares were allotted, failed to pay the amount due on first and final call. These shares were forfeited. The forfeited shares were sold to Mr. Shehwag as fully paid at Rs. 80 per share.

Pass necessary journal entries in the books of Sachin Company Ltd.

- Q.3 Akash and Badal working in partnership registered Joint stock company under the name of AB Ltd., on 1st September 2013 to take over their existing business with effect from 1st April 2013. (10)

The Profit and Loss Account of AB Ltd., for the year ended 31st March 2014 was as follows.

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Salaries & Wages	2,00,000	By Gross Profit	16,80,000
To Debenture Interest	1,00,000		
To Depreciation	40,000		
To Interest on Purchase Consideration (30/9/2013)	2,16,000		
To Selling Commission	2,40,000		
To Directors Fees	16,000		
To Preliminary Expenses	20,000		
To Provision for Taxes	1,00,000		
To Audit Fees	1,20,000		
To Net Profit	6,28,000		
	<u>16,80,000</u>		<u>16,80,000</u>

Total sales for the year amounted to Rs. 45,00,000 out of which 30,00,000 relates to the period from 1st September, 2013 to 31st March 2014.

Prepare statement apportioning the profits between pre incorporation and post incorporation periods indication your basis of allocation.

- Q.4 Following balances appeared in the balance Sheet of Tom Company Ltd: (as on 31-3-2015) (10)

General Reserve A/c 6,40,000
 Share Premium A/c 36,000

6% Preference Share Capital (Shares of Rs. 100 each) 8,00,000. The company decided to redeem preference shares at 5 % premium on 1-4-2015. For the purpose of redemption issued 40,000 equity shares of Rs. 10 each at a premium of 4 %.

Give journal entries in the books of company to give effects to the above transactions.

* * * * *

30735
MUTHA - IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: PRINCIPLES OF BUSINESS MANAGEMENT - II

Day: Friday
Date: 07/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.;

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Answer the following: (**ANY TWO**) (10)
Define 'Direction'. Explain the importance of direction.

OR

- a) What are the features of Motivation?
- b) What are the essential qualities for Leadership?

Q.2 Define 'Co-ordination'. Explain the need and principles of Co-ordination. (10)

OR

- a) Explain the importance of Motivation. (05)
- b) Explain the features of Control. (05)

Q.3 Define 'Motivation'. Explain Theory 'X' and Theory 'Y'. (10)

OR

- a) Explain the situational theory of Leadership. (05)
- b) What are the techniques of Control System? (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Co-operation and Co-ordination
- b) Components of Direction
- c) Limitations of Control System
- d) Money and Motivation

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ निर्देशनाची व्याख्या करा. निर्देशनाचे महत्व स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये काय आहेत? (०५)
ब) नेतृत्वाचे आवश्यक गुण कोणते? (०५)
- प्र.२ समन्वयाची व्याख्या द्या. समन्वयाची गरज आणि तत्वे स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) अभिप्रेरणेचे महत्व स्पष्ट करा. (०५)
ब) नियंत्रणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ अभिप्रेरणेची व्याख्या द्या. अभिप्रेरणेचा सिध्दांत 'क्ष' आणि 'य' सिध्दांत स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) 'परिस्थितीवर आधारित नेतृत्व' हा सिध्दांत स्पष्ट करा. (०५)
ब) नियंत्रणाची तंत्रे कोणती आहेत? (०५)
- प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)
- अ) सहकार व समन्वय
ब) निर्देशनाचे घटक
क) नियंत्रण पध्दतीच्या मर्यादा
ड) पैसा व अभिप्रेरणा

* * *

30735

MUTHA - IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: PRINCIPLES OF BUSINESS MANAGEMENT - II

Day: Friday
Date: 07/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B.;

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Answer the following: (ANY TWO) (10)
Define 'Direction'. Explain the importance of direction.

OR

- a) What are the features of Motivation?
- b) What are the essential qualities for Leadership?

Q.2 Define 'Co-ordination'. Explain the need and principles of Co-ordination. (10)

OR

- a) Explain the importance of Motivation. (05)
- b) Explain the features of Control. (05)

Q.3 Define 'Motivation'. Explain Theory 'X' and Theory 'Y'. (10)

OR

- a) Explain the situational theory of Leadership. (05)
- b) What are the techniques of Control System? (05)

Q.4 Write short notes on ANY TWO of the following: (10)

- a) Co-operation and Co-ordination
- b) Components of Direction
- c) Limitations of Control System
- d) Money and Motivation

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

-
- प्र.१ निर्देशनाची व्याख्या करा. निर्देशनाचे महत्व स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये काय आहेत? (०५)
ब) नेतृत्वाचे आवश्यक गुण कोणते? (०५)
- प्र.२ समन्वयाची व्याख्या द्या. समन्वयाची गरज आणि तत्वे स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) अभिप्रेरणेचे महत्व स्पष्ट करा. (०५)
ब) नियंत्रणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ अभिप्रेरणेची व्याख्या द्या. अभिप्रेरणेचा सिध्दांत 'क्ष' आणि 'य' सिध्दांत स्पष्ट करा. (१०)
किंवा
- अ) 'प्रिस्थितीवर आधारित नेतृत्व' हा सिध्दांत स्पष्ट करा. (०५)
ब) नियंत्रणाची तंत्रे कोणती आहेत? (०५)
- प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)
- अ) सहकार व समन्वय
ब) निर्देशनाचे घटक
क) नियंत्रण पध्दतीच्या मर्यादा
ड) पैसा व अभिप्रेरणा

* * *

30734
MUTHA-IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMMUNICATION SKILLS-II

Day: Wednesday
Date: 05/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What are the essential qualities of a business letter? **(10)**

OR

- a) Explain importance of business letter. **(05)**
- b) "Business letter is silent ambassador of goodwill". - Explain. **(05)**

Q.2 Draft an imaginary notice and agenda of directors' meeting. **(10)**

OR

- a) State importance of letters to members. **(05)**
- b) State the importance of minutes. **(05)**

Q.3 A new customer has asked credit facility. Draft a suitable letter asking for trade references. **(10)**

OR

- a) Explain points to be considered while drafting enquiry letter. **(05)**
- b) Which points to be considered while drafting application for agencies? **(05)**

Q.4 Write short notes on **(ANY TWO)**: **(10)**

- a) Progress Report
- b) Importance of Report
- c) Contents of report
- d) Collection letter

* * * * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ व्यावसायिक पत्राचे आवश्यक गुण कोणते आहेत? (१०)

किंवा

- अ) व्यवसाय पत्राचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) 'व्यावसायिक पत्र हा एक नावलौकीकाचा मूक राजदूत आहे.' स्पष्ट करा. (०५)

प्र.२ संचालक मंडळाच्या सभेची काल्पनिक सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा. (१०)

किंवा

- अ) सभासदांशी पत्रव्यवहाराचे महत्त्व सांगा. (०५)
- ब) इतिवृत्ताचे महत्त्व सांगा. (०५)

प्र.३ तुमच्याकडे नवीन ग्राहकाने उधारीची सवलत मागितली आहे. त्यांना व्यापार संदर्भ देण्याविषयी विनंती पत्र लिहा. (१०)

किंवा

- अ) चौकशी पत्र लिहिताना विचारात घ्यावयाचे मुद्दे स्पष्ट करा. (०५)
- ब) प्रतिनिधित्व मिळविण्याचा अर्ज करताना कोणते मुद्दे विचारात घ्याल? (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोन टीपा लिहा. (१०)

- अ) प्रगती अहवाल
- ब) अहवालाचे महत्त्व
- क) अहवालातील मुद्दे
- ड) वसुली पत्र

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ व्यावसायिक पत्राचे आवश्यक गुण कोणते आहेत? (१०)

किंवा

- अ) व्यवसाय पत्राचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) 'व्यावसायिक पत्र हा एक नावलौकीकाचा मूक राजदूत आहे.' स्पष्ट करा. (०५)

प्र.२ संचालक मंडळाच्या सभेची काल्पनिक सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा. (१०)

किंवा

- अ) सभासदांशी पत्रव्यवहाराचे महत्त्व सांगा. (०५)
- ब) इतिवृत्ताचे महत्त्व सांगा. (०५)

प्र.३ तुमच्याकडे नवीन ग्राहकाने उधारीची सवलत मागितली आहे. त्यांना व्यापार संदर्भ देण्याविषयी विनंती पत्र लिहा. (१०)

किंवा

- अ) चौकशी पत्र लिहिताना विचारात घ्यावयाचे मुद्दे स्पष्ट करा. (०५)
- ब) प्रतिनिधित्व मिळविण्याचा अर्ज करताना कोणते मुद्दे विचारात घ्याल? (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोन टीपा लिहा. (१०)

- अ) प्रगती अहवाल
- ब) अहवालाचे महत्त्व
- क) अहवालातील मुद्दे
- ड) वसुली पत्र

30742

MUTHA-IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENTREPRENEURSHIP- II
(FOR THE STUDENTS ADMITTED DURING THE ACADEMIC
2012-13 AND ONWARDS)

Day: Monday
Date: 17/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the concept. 'Women Entrepreneurship'. Discuss problems faced by women entrepreneurs. (10)

OR

- a) Which areas are suitable for women entrepreneurs? (05)
- b) Which are the success factors in service ventures? (05)

Q.2 What type of opportunities are available to service industry in urban areas? (10)

OR

- a) Explain importance of service sector. (05)
- b) Discuss role of imitating entrepreneur. (05)

Q.3 Define 'Entrepreneurship'. Explain essential qualities of entrepreneur. (10)

OR

- a) State in brief function of entrepreneur. (05)
- b) Explain in brief 'Kakinada Experiment'. (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Problems of unemployment
- b) Agricultural entrepreneur
- c) Role of women in society
- d) Innovative entrepreneur

* * * * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'महिला उद्योजकता' ही संकल्पना स्पष्ट करा. महिला उद्योजकांना तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) महिला उद्योजकांसाठी कोणती व्यवसाय क्षेत्रे सोईस्कर आहेत? (०५)
- ब) सेवा उपक्रमातील यशाचे घटक कोणते आहेत? (०५)

प्र.२ शहरी विभागात कोणत्या प्रकारच्या संधी सेवा उद्योगांसाठी उपलब्ध आहेत? (१०)

किंवा

- अ) सेवा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) अनुकरणशील उद्योजकाच्या भूमिकेची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'उद्योजकता' व्याख्या द्या. उद्योजकासाठी आवश्यक असलेले गुण स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) उद्योजकाची कार्ये थोडक्यात सांगा. (०५)
- ब) काकीनाडा प्रयोग थोडक्यात स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बेरोजगारीची समस्या
- ब) कृषी उद्योजक
- क) समाजात महिलांची भूमिका
- ड) नवनिर्मितीशील उद्योजक.

30742

MUTHA-IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENTREPRENEURSHIP- II
(FOR THE STUDENTS ADMITTED DURING THE ACADEMIC
2012-13 AND ONWARDS)

Day: Monday
Date: 17/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the concept. 'Women Entrepreneurship'. Discuss problems faced by women entrepreneurs. (10)

OR

- a) Which areas are suitable for women entrepreneurs? (05)
- b) Which are the success factors in service ventures? (05)

Q.2 What type of opportunities are available to service industry in urban areas? (10)

OR

- a) Explain importance of service sector. (05)
- b) Discuss role of imitating entrepreneur. (05)

Q.3 Define 'Entrepreneurship'. Explain essential qualities of entrepreneur. (10)

OR

- a) State in brief function of entrepreneur. (05)
- b) Explain in brief 'Kakinada Experiment'. (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Problems of unemployment
- b) Agricultural entrepreneur
- c) Role of women in society
- d) Innovative entrepreneur

* * * * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'महिला उद्योजकता' ही संकल्पना स्पष्ट करा. महिला उद्योजकांना तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांची (१०) चर्चा करा.

किंवा

- अ) महिला उद्योजकांसाठी कोणती व्यवसाय क्षेत्रे सोईस्कर आहेत? (०५)
- ब) सेवा उपक्रमातील यशाचे घटक कोणते आहेत? (०५)

प्र.२ शहरी विभागात कोणत्या प्रकारच्या संधी सेवा उद्योगांसाठी उपलब्ध आहेत? (१०)

किंवा

- अ) सेवा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) अनुकरणशील उद्योजकाच्या भूमिकेची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'उद्योजकता' व्याख्या द्या. उद्योजकासाठी आवश्यक असलेले गुण स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) उद्योजकाची कार्ये थोडक्यात सांगा. (०५)
- ब) काकीनाडा प्रयोग थोडक्यात स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बेरोजगारीची समस्या
- ब) कृषी उद्योजक
- क) समाजात महिलांची भूमिका
- ड) नवनिर्मितीशील उद्योजक.

30739

MUTHA - IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING - IV

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max Marks. 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

-
- Q.1** Explain meaning and importance of selling organization. (10)
- OR**
- a) State in brief essential qualities of sales manager (05)
- b) What are the functions of selling organization? (05)
- Q.2** Why a salesman should have knowledge about his goods? (10)
- OR**
- a) Why a salesman should have knowledge about socio – economic conditions? (05)
- b) Explain salesman's sources of information (05)
- Q.3** Discuss various important physical traits of salesman (10)
- OR**
- a) How self confidence is helpful to a salesman? (05)
- b) How patience is useful to a salesman? (05)
- Q.4** Short notes any **TWO** of the following (10)
- a) Importance of training
- b) Financial incentives
- c) Proper selection

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'विक्री संघटना' अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्री व्यवस्थापकासाठी आवश्यक गुण थोडक्यात सांगा. (०५)
- ब) विक्री संघटनेची कार्ये कोणती? (०५)

प्र.२ विक्री प्रतिनिधीला त्याच्या वस्तूबाबतचे ज्ञान का आवश्यक असते? (१०)

किंवा

- अ) विक्री प्रतिनिधीला सामाजिक आर्थिक स्थितीचे ज्ञान का आवश्यक असते? (०५)
- ब) विक्री प्रतिनिधीचे माहितीचे स्रोत स्पष्ट करा. (०५)

प्र.३ विक्री प्रतिनिधीसाठी आवश्यक विविध विशेष शारीरिक गुणांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) विक्री प्रतिनिधीला आत्मविश्वास कसा उपयोगी ठरतो? (०५)
- ब) विक्री प्रतिनिधीला संयम कसा उपयुक्त ठरतो? (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) प्रशिक्षणाचे महत्त्व
- ब) वित्तिय प्रेरके
- क) योग्य निवड

* * * *

30739

MUTHA - IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING - IV

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 03.00 PM TO 05.00 PM
Max Marks. 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

-
- Q.1** Explain meaning and importance of selling organization. (10)
- OR**
- a) State in brief essential qualities of sales manager (05)
- b) What are the functions of selling organization? (05)
-
- Q.2** Why a salesman should have knowledge about his goods? (10)
- OR**
- a) Why a salesman should have knowledge about socio – economic conditions? (05)
- b) Explain salesman's sources of information (05)
-
- Q.3** Discuss various important physical traits of salesman (10)
- OR**
- a) How self confidence is helpful to a salesman? (05)
- b) How patience is useful to a salesman? (05)
-
- Q.4** Short notes any **TWO** of the following (10)
- a) Importance of training
- b) Financial incentives
- c) Proper selection

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'विक्री संघटना' अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विक्री व्यवस्थापकासाठी आवश्यक गुण थोडक्यात सांगा. (०५)
- ब) विक्री संघटनेची कार्ये कोणती? (०५)

प्र.२ विक्री प्रतिनिधीला त्याच्या वस्तूबाबतचे ज्ञान का आवश्यक असते? (१०)

किंवा

- अ) विक्री प्रतिनिधीला सामाजिक आर्थिक स्थितीचे ज्ञान का आवश्यक असते? (०५)
- ब) विक्री प्रतिनिधीचे माहितीचे स्रोत स्पष्ट करा. (०५)

प्र.३ विक्री प्रतिनिधीसाठी आवश्यक विविध विशेष शारीरिक गुणांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) विक्री प्रतिनिधीला आत्मविश्वास कसा उपयोगी ठरतो? (०५)
- ब) विक्री प्रतिनिधीला संयम कसा उपयुक्त ठरतो? (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) प्रशिक्षणाचे महत्त्व
- ब) वित्तिय प्रेरके
- क) योग्य निवड

* * * *

30733

MUTHA-IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: CORPORATE ACCOUNTING-II

Day : Monday
Date : 03/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B. :

- 1) Attempt ANY FOUR questions.
- 2) Figures to the right indicate FULL marks.
- 3) Use of CALCULATOR is allowed.

Q.1 The Automation Ltd. sells its business to the Modern Ltd. on 31st March, 2014 on which date its Balance Sheet was as follows: (10)

**Balance Sheet of Automation Ltd.
as on 31st March, 2014**

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Paid Up Capital :		Goodwill	50,000
2,000 shares of Rs.100 each	2,00,000	Freehold Property	1,50,000
6% 100 Debentures of Rs.1,000 each		Machinery	83,000
Sundry Creditors	30,000	Stock	35,000
Reserve Fund	50,000	Bills Receivable	4,500
Profit and Loss A/c	20,000	Sundry Debtors	27,500
		Cash at Bank	50,000
	4,00,000		4,00,000

The Modern Ltd. agreed to take over the assets (exclusive of cash and goodwill) at 10% less than the book values, to pay Rs.75,000 for goodwill and to take over the debentures.

The purchase consideration was to be discharged by the allotment to the Automation Ltd. of 1,500 shares of Rs.100 each at a premium of Rs.10 per share and the balance in cash. The cost of liquidation amounted to Rs.3,000 borne by the Automation Ltd.

Prepare the necessary ledger accounts in the books of Automation Ltd. recording the above transactions.

Q.2 The following is the Balance Sheet of Star Ltd. as on 31-03-2014. (10)

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share Capital		Goodwill	70,000
4000 Equity Shares of Rs.100 each	4,00,000	Land and Building	1,50,000
3000 8 % Preference Shares of Rs 100 each	3,00,000	Plant and Machinery	3,50,000
Profit Prior to Incorporation	10,000	Patents	20,000
4 % Debentures	3,00,000	Stock	2,20,000
Sundry Creditors	2,00,000	Sundry debtors	1,00,000
		Cash at Bank	5,000
		Preliminary Expenses	21,000
		Profit and Loss A/c	2,74,000
	12,10,000		12,10,000

- The following scheme of reconstruction was only approved :
- 1) 8% preference shares be converted into 9% preference shares, the amount being reduce by 30%.
 - 2) Equity shares be reduced to fully paid shares of Rs.50 each.
 - 3) Land and Buildings be appreciated by 20%.
 - 4) The debenture holders are agreeable to have their claims reduced by 20%.
 - 5) All intangible assets and fictitious amounts including patents written off, utilise profit prior to incorporation, if necessary.
 - 6) The Company issued 2,000 equity shares of Rs.50 each to the public and all were subscribed, the amount to be utilised for acquiring new Plant and Machinery.
- Pass the journal entries in the books of company and draw a Balance Sheet after reconstruction.

Q.3 From the following figures for the year ended 31st March, 2014, prepare (10) accounts to disclose total profit and the profit of two departments X and Y :

Particulars		Rs.
Opening Stock :	X	13,400
	Y	11,200
Purchases :	X	73,600
	Y	71,400
Sales :	X	1,13,000
	Y	90,000
Sales Returns :	X	3,000
	Y	2,000
Carriage Inwards		2,900
Salaries :	X	8,000
	Y	7,000
General Salaries		7,500
Rent and Rates		5,400
Advertising		8,100
Insurance (for Building)		1,800
General Expenses		4,500
Discount Allowed		2,700
Discount Received		1,450

The following further information is supplied :

- 1) General Salaries and General Expenses are to be allocated equally.
- 2) The area occupied is in the ratio of 5:4.
- 3) The Closing Stocks of the two departments were :

X	Rs.20,500
Y	Rs.17,600.
- 4) Carriage Inwards and Discount Received are to be distributed in the ratio of Purchases.
- 5) Advertising and Discount Allowed are to be distributed in the ratio of Net Sales.

Q.4 Maharashtra and Company has a branch at Pune. All goods required for sale (10) at Pune Branch are supplied from Mumbai at cost plus 25% and all cash received at the branch is banked daily in the Head Office Account opened in a Bank at Pune.
From the following particulars give the Branch Account and Branch Debtors Account.

..2..

Branch Stock (1.4.2013) at invoice price	79,000
Branch Debtors (1.4.2013)	1,13,000
Petty Cash (1.4.2013)	900
Returns from Customers	4,000
Goods invoiced to Branch	2,50,000
Goods returned to Head Office	10,000
Bad Debts	1,000
Cash Sales	14,000
Branch Expenses paid by the Head Office :	
Rent	14,000
Salary	15,000
Sundry Expenses	7,000
Allowances given	4,500
Petty Cash Expenses at Branch	2,400
Total Sales	3,49,000
Remittances to Branch for Petty Cash	2,800
Stock (31.03.2014)	84,000
Debtors (31.03.2014)	1,95,100

Q.5 Write notes on ANY TWO of the following :

(10)

- a) Purchase Consideration
- b) Amalgamation
- c) Objectives of Branch Accounting
- d) Advantages of Departmental Accounts

* * * * *

30733
MUTHA-IV (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: CORPORATE ACCOUNTING-II

Day : Monday
Date : 03/10/2016

Time : 03.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 40

N.B. :

- 1) Attempt ANY FOUR questions.
- 2) Figures to the right indicate FULL marks.
- 3) Use of CALCULATOR is allowed.

Q.1 The Automation Ltd. sells its business to the Modern Ltd. on 31st March, 2014 on which date its Balance Sheet was as follows: (10)

Balance Sheet of Automation Ltd.
as on 31st March, 2014

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Paid Up Capital :		Goodwill	50,000
2,000 shares of Rs.100 each	2,00,000	Freehold Property	1,50,000
6% 100 Debentures of Rs.1,000 each		Machinery	83,000
Sundry Creditors	30,000	Stock	35,000
Reserve Fund	50,000	Bills Receivable	4,500
Profit and Loss A/c	20,000	Sundry Debtors	27,500
		Cash at Bank	50,000
	4,00,000		4,00,000

The Modern Ltd. agreed to take over the assets (exclusive of cash and goodwill) at 10% less than the book values, to pay Rs.75,000 for goodwill and to take over the debentures.

The purchase consideration was to be discharged by the allotment to the Automation Ltd. of 1,500 shares of Rs.100 each at a premium of Rs.10 per share and the balance in cash. The cost of liquidation amounted to Rs.3,000 borne by the Automation Ltd.

Prepare the necessary ledger accounts in the books of Automation Ltd. recording the above transactions.

Q.2 The following is the Balance Sheet of Star Ltd. as on 31-03-2014. (10)

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share Capital		Goodwill	70,000
4000 Equity Shares of Rs.100 each	4,00,000	Land and Building	1,50,000
3000 8 % Preference Shares of Rs 100 each	3,00,000	Plant and Machinery	3,50,000
Profit Prior to Incorporation	10,000	Patents	20,000
4 % Debentures	3,00,000	Stock	2,20,000
Sundry Creditors	2,00,000	Sundry debtors	1,00,000
		Cash at Bank	5,000
		Preliminary Expenses	21,000
		Profit and Loss A/c	2,74,000
	12,10,000		12,10,000

The following scheme of reconstruction was only approved :

- 1) 8% preference shares be converted into 9% preference shares, the amount being reduce by 30%.
- 2) Equity shares be reduced to fully paid shares of Rs.50 each.
- 3) Land and Buildings be appreciated by 20%.
- 4) The debenture holders are agreeable to have their claims reduced by 20%.
- 5) All intangible assets and fictitious amounts including patents written off, utilise profit prior to incorporation, if necessary.
- 6) The Company issued 2,000 equity shares of Rs.50 each to the public and all were subscribed, the amount to be utilised for acquiring new Plant and Machinery.

Pass the journal entries in the books of company and draw a Balance Sheet after reconstruction.

- Q.3 From the following figures for the year ended 31st March, 2014, prepare (10) accounts to disclose total profit and the profit of two departments X and Y :

Particulars		Rs.
Opening Stock :	X	13,400
	Y	11,200
Purchases :	X	73,600
	Y	71,400
Sales :	X	1,13,000
	Y	90,000
Sales Returns :	X	3,000
	Y	2,000
Carriage Inwards		2,900
Salaries :	X	8,000
	Y	7,000
General Salaries		7,500
Rent and Rates		5,400
Advertising		8,100
Insurance (for Building)		1,800
General Expenses		4,500
Discount Allowed		2,700
Discount Received		1,450

The following further information is supplied :

- 1) General Salaries and General Expenses are to be allocated equally.
- 2) The area occupied is in the ratio of 5:4.
- 3) The Closing Stocks of the two departments were :

X	Rs.20,500
Y	Rs.17,600.
- 4) Carriage Inwards and Discount Received are to be distributed in the ratio of Purchases.
- 5) Advertising and Discount Allowed are to be distributed in the ratio of Net Sales.

- Q.4 Maharashtra and Company has a branch at Pune. All goods required for sale (10) at Pune Branch are supplied from Mumbai at cost plus 25% and all cash received at the branch is banked daily in the Head Office Account opened in a Bank at Pune.
From the following particulars give the Branch Account and Branch Debtors Account.

..2..

Branch Stock (1.4.2013) at invoice price	79,000
Branch Debtors (1.4.2013)	1,13,000
Petty Cash (1.4.2013)	900
Returns from Customers	4,000
Goods invoiced to Branch	2,50,000
Goods returned to Head Office	10,000
Bad Debts	1,000
Cash Sales	14,000
Branch Expenses paid by the Head Office :	
Rent	14,000
Salary	15,000
Sundry Expenses	7,000
Allowances given	4,500
Petty Cash Expenses at Branch	2,400
Total Sales	3,49,000
Remittances to Branch for Petty Cash	2,800
Stock (31.03.2014)	84,000
Debtors (31.03.2014)	1,95,100

Q.5 Write notes on ANY TWO of the following :

(10)

- a) Purchase Consideration
- b) Amalgamation
- c) Objectives of Branch Accounting
- d) Advantages of Departmental Accounts

* * * * *

30752

MUTHA – V (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTREPRENEURSHIP – III
(For the students admitted during the academic year 2011-12 and onwards)

Day : Friday
Date : 14/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What do you mean by 'Project Report'? Discuss various points to be included in the project report. (10)

OR

- a) What are the limitations of break-even-point? (05)
- b) How documents can be classified? (05)

Q.2 Discuss various points to be considered while selecting suitable location for business unit. (10)

OR

- a) What are the features of seed capital scheme? (05)
- b) Discuss the nature of financing of small scale industrial units. (05)

Q.3 What is 'Privatization'? Explain its benefits. (10)

OR

- a) What are the obstacles of privatization? (05)
- b) Explain the need of globalization. (05)

Q.4 Write short notes on any **TWO**: (10)

- a) Consultancy services
- b) State finance corporation
- c) Public relations
- d) Cash flow statement

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांच्या गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'प्रकल्प अहवाल' म्हणजे काय? प्रकल्प अहवालात समाविष्ट करावयाच्या विविध मुद्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) ना नफा ना तोट बिंदूच्या मर्यादा कोणत्या आहेत? (०५)
- ब) कागदपत्रांची वर्गवारी कशी करता येईल? (०५)

प्र.२ व्यवसाय घटकासाठी स्थान निश्चित करताना विचारात घ्यावयाच्या विविध मुद्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? (०५)
- ब) लघु उद्योग घटकाच्या वित्त पुरवठ्याच्या स्वरूपाची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'खाजगीकरण' म्हणजे काय? खाजगीकरणाचे फायदे स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) खाजगीकरणात कोणते अडथळे आहेत? (०५)
- ब) जागतिकीकरणाची गरज स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) सल्ला सेवा
- ब) राज्य वित्तीय महामंडळ
- क) जनसंपर्क
- ड) रोख प्रवाह विवरण

* * *

30752

MUTHA - V (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTREPRENEURSHIP - III

(For the students admitted during the academic year 2011-12 and onwards)

Day : Friday
Date : 14/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What do you mean by 'Project Report'? Discuss various points to be included in the project report. (10)

OR

- a) What are the limitations of break-even-point? (05)
- b) How documents can be classified? (05)

Q.2 Discuss various points to be considered while selecting suitable location for business unit. (10)

OR

- a) What are the features of seed capital scheme? (05)
- b) Discuss the nature of financing of small scale industrial units. (05)

Q.3 What is 'Privatization'? Explain its benefits. (10)

OR

- a) What are the obstacles of privatization? (05)
- b) Explain the need of globalization. (05)

Q.4 Write short notes on any **TWO**: (10)

- a) Consultancy services
- b) State finance corporation
- c) Public relations
- d) Cash flow statement

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांच्या गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ 'प्रकल्प अहवाल' म्हणजे काय? प्रकल्प अहवालात समाविष्ट करावयाच्या विविध मुद्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) ना नफा ना तोट बिंदूच्या मर्यादा कोणत्या आहेत? (०५)
- ब) कागदपत्रांची वर्गवारी कशी करता येईल? (०५)

प्र.२ व्यवसाय घटकासाठी स्थान निश्चित करताना विचारात घ्यावयाच्या विविध मुद्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? (०५)
- ब) लघु उद्योग घटकाच्या वित्त पुरवठ्याच्या स्वरूपाची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'खाजगीकरण' म्हणजे काय? खाजगीकरणाचे फायदे स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) खाजगीकरणात कोणते अडथळे आहेत? (०५)
- ब) जागतिकीकरणाची गरज स्पष्ट करा. (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) सल्ला सेवा
- ब) राज्य वित्तीय महामंडळ
- क) जनसंपर्क
- ड) रोख प्रवाह विवरण

* * *

30747

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW AND PRACTICE-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is 'Public Deposits'? State the legal provisions relating to acceptance of deposits by public company. **(10)**

OR

- a) Which restrictions are imposed by the Companies Act upon the borrowing powers of a company? **(05)**
- b) What is 'Ultra-vires Borrowing'? State the legal consequences of ultra-vires borrowing. **(05)**

Q.2 What is 'Debenture'? Explain different types of debentures. **(10)**

OR

- a) Describe in brief SEBI guidelines relating to issue of debentures. **(05)**
- b) Enumerate the consequences of non-registration of mortgages and charges. **(05)**

Q.3 What do you mean by 'Corporate Governance'? State its historical background and give code of effective corporate governance. **(10)**

OR

- a) Define the terms 'Oppression' and 'Mismanagement'. Who can apply to the court for relief in case of oppression or mismanagement? **(05)**
- b) What is 'Code of Conduct for Professionals'? State certain practices in respect of code of conduct for professionals. **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Kinds of securities for borrowing
- b) Characteristics of debentures
- c) Protection of minority
- d) Rule of supremacy of majority
- e) Corporate governance in Indian context

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'सार्वजनिक ठेवी' म्हणजे काय? सार्वजनिक कंपनीने ठेवी स्वीकारण्याबाबत असलेल्या (१०) कायदेशीर तरतुदी सांगा.

किंवा

- अ) कंपनीच्या कर्ज काढण्याच्या अधिकारावर कायद्याने कोणती बंधने घातली आहेत? (०५)
- ब) 'अधिकार बाह्य कर्ज' म्हणजे काय? अधिकार बाह्य कर्जाचे परिणाम सांगा. (०५)

प्र.२ 'कर्जरोखा' म्हणजे काय? कर्जरोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) कर्जरोख्यांच्या विक्रीसंदर्भात 'सेबी' च्या मार्गदर्शनपर सूचना थोडक्यात वर्णन करा. (०५)
- ब) गहाण व बोजांची नोंदणी न केल्यास होणाऱ्या परिणामांची यादी द्या. (०५)

प्र.३ 'कंपनी नियमन' म्हणजे काय? कंपनी नियमनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून प्रभावी (१०) कंपनी नियमनाच्या बाबी स्पष्ट करा.

किंवा

- अ) 'जुलूम' व 'गैरकारभार' या संज्ञांची व्याख्या द्या. जुलूम आणि गैरकारभाराबाबत (०५) न्यायालयात कोण अर्ज करू शकतात?
- ब) 'व्यावसायिक आचारसंहिता' म्हणजे काय? व्यावसायिक आचारसंहितेसंदर्भात महत्त्वाच्या (०५) व्यवहार पध्दती सांगा.

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) कर्जाच्या तारणांचे प्रकार
- ब) कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये
- क) अल्पसंख्याकांचे हितरक्षण
- ड) बहुमताचे वर्चस्व सिध्दांत
- इ) भारताच्या बाबतीत कंपनी नियमन

* * * *

30747

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW AND PRACTICE-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is 'Public Deposits'? State the legal provisions relating to acceptance of deposits by public company. **(10)**

OR

a) Which restrictions are imposed by the Companies Act upon the borrowing powers of a company? **(05)**

b) What is 'Ultra-vires Borrowing'? State the legal consequences of ultra-vires borrowing. **(05)**

Q.2 What is 'Debenture'? Explain different types of debentures. **(10)**

OR

a) Describe in brief SEBI guidelines relating to issue of debentures. **(05)**

b) Enumerate the consequences of non-registration of mortgages and charges. **(05)**

Q.3 What do you mean by 'Corporate Governance'? State its historical background and give code of effective corporate governance. **(10)**

OR

a) Define the terms 'Oppression' and 'Mismanagement'. Who can apply to the court for relief in case of oppression or mismanagement? **(05)**

b) What is 'Code of Conduct for Professionals'? State certain practices in respect of code of conduct for professionals. **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Kinds of securities for borrowing
- b) Characteristics of debentures
- c) Protection of minority
- d) Rule of supremacy of majority
- e) Corporate governance in Indian context

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ 'सार्वजनिक ठेवी' म्हणजे काय? सार्वजनिक कंपनीने ठेवी स्वीकारण्याबाबत असलेल्या (१०) कायदेशीर तरतुदी सांगा.

किंवा

- अ) कंपनीच्या कर्ज काढण्याच्या अधिकारावर कायद्याने कोणती बंधने घातली आहेत? (०५)
- ब) 'अधिकार बाह्य कर्ज' म्हणजे काय? अधिकार बाह्य कर्जाचे परिणाम सांगा. (०५)

प्र.२ 'कर्जरोखा' म्हणजे काय? कर्जरोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) कर्जरोख्यांच्या विक्रीसंदर्भात 'सेबी' च्या मार्गदर्शनपर सूचना थोडक्यात वर्णन करा. (०५)
- ब) गहाण व बोजांची नोंदणी न केल्यास होणाऱ्या परिणामांची यादी द्या. (०५)

प्र.३ 'कंपनी नियमन' म्हणजे काय? कंपनी नियमनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून प्रभावी (१०) कंपनी नियमनाच्या बाबी स्पष्ट करा.

किंवा

- अ) 'जुलूम' व 'गैरकारभार' या संज्ञांची व्याख्या द्या. जुलूम आणि गैरकारभाराबाबत (०५) न्यायालयात कोण अर्ज करू शकतात?
- ब) 'व्यावसायिक आचारसंहिता' म्हणजे काय? व्यावसायिक आचारसंहितेसंदर्भात महत्त्वाच्या (०५) व्यवहार पध्दती सांगा.

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) कर्जाच्या तारणांचे प्रकार
- ब) कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये
- क) अल्पसंख्याकांचे हितरक्षण
- ड) बहुमताचे वर्चस्व सिध्दांत
- इ) भारताच्या बाबतीत कंपनी नियमन

30753

MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST & MANAGEMENT ACCOUNTING -IV

Day: Monday
Date: 17/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Define 'Marginal Cost' and Marginal Costing. Discuss its usefulness and Limitations.

OR

You are given the following data for the year 2012 of PQR Ltd.

	Rs.
Variable Cost	6,00,000
Fixed Cost	3,00,000
Sales	10,00,000
Net Profit	1,00,000

Find out:

- i) P/v Ratio
- ii) B.E.P
- iii) Profit when sales amounted Rs. 12, 00,000/-
- iv) Sales to earn profit of Rs. 2,00,000/-.

Q.2 What do you understand by the term 'Break-Even-Point'? Why should it be calculated?

OR

a) Calculate the break-even -point from the following data:

Sales	Rs.
Sales	5,00,000
Fixed Cost	60,000
Direct Materials	2,05,000
Direct Labour	75,000
Variable Overheads	1,00,000

b) What is the new -break-even-point when fixed cost increases by 10%.

P. T. O.

Q.3 What is budgetary control? Explain different types of budgets.

OR

The following budget estimates are available from factory working at 50% capacity.

	Rs.
Variable Expenses	60,000
Semi- Variable Expenses	20,000
Fixed Expenses	10,000

Prepare budget for 75% of the capacity assuming that Semi- Variable expenses increase by 10% for every 25% additional capacity.

Q.4 Write short notes on any **TWO** of the following:

- a) Margin of safety
- b) Advantages of Marginal Costing
- c) Responsibility Accounting
- d) Cash Budget

* * * *

30753

MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST & MANAGEMENT ACCOUNTING -IV

Day: Monday
Date: 17/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Define 'Marginal Cost' and Marginal Costing. Discuss its usefulness and Limitations.

OR

You are given the following data for the year 2012 of PQR Ltd.

	Rs.
Variable Cost	6,00,000
Fixed Cost	3,00,000
Sales	10,00,000
Net Profit	1,00,000

Find out:

- i) P/v Ratio
- ii) B.E.P
- iii) Profit when sales amounted Rs. 12, 00,000/-
- iv) Sales to earn profit of Rs. 2,00,000/-.

Q.2 What do you understand by the term 'Break-Even-Point'? Why should it be calculated?

OR

a) Calculate the break-even -point from the following data:

Sales	Rs.
Sales	5,00,000
Fixed Cost	60,000
Direct Materials	2,05,000
Direct Labour	75,000
Variable Overheads	1,00,000

b) What is the new -break-even-point when fixed cost increases by 10%.

P. T. O.

Q.3

What is budgetary control? Explain different types of budgets.

OR

The following budget estimates are available from factory working at 50% capacity.

	Rs.
Variable Expenses	60,000
Semi- Variable Expenses	20,000
Fixed Expenses	10,000

Prepare budget for 75% of the capacity assuming that Semi- Variable expenses increase by 10% for every 25% additional capacity.

Q.4

Write short notes on any **TWO** of the following:

- a) Margin of safety
- b) Advantages of Marginal Costing
- c) Responsibility Accounting
- d) Cash Budget

* * * *

30755

MUTHA – V (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTREPRENEURSHIP - IV
(For the students admitted during the academic year 2011-12 and Onwards)

Day : Monday
Date : 17/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N. B. :

- 1) All the questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q. 1 Define 'Leadership'. Distinguish between manager and leader. **(10)**

OR

- a) What are the advantages of trait leadership theory? **(05)**
- b) What are the challenges before Indian industrial leadership? **(05)**

Q. 2 Define 'Personality'. What are the determinants of personality? **(10)**

OR

- a) Explain scope of organizational behaviour. **(05)**
- b) Discuss in brief autocratic model of organizational behaviour. **(05)**

Q. 3 Discuss various principles of Innovation. **(10)**

OR

- a) Explain Schumpeter's view of Innovation. **(05)**
- b) Discuss in brief sources of Innovation. **(05)**

Q. 4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Personality development
- b) Emotional intelligence
- c) Goals of organization
- d) Historical roots to organizational behaviour

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ 'नेतृत्व' व्याख्या द्या. व्यवस्थापक आणि नेता यातील फरक स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) नेतृत्वाच्या विशेष गुण सिद्धांताचे फायदे कोणते आहेत? (०५)
- ब) भारतीय औद्योगिक नेतृत्वापुढे कोणती आव्हाने आहेत? (०५)
- प्र.२ 'व्यक्तिमत्त्व' व्याख्या द्या. व्यक्तिमत्त्व घडविणारे घटक कोणते आहेत? (१०)
- किंवा
- अ) संघटनात्मक वर्तनाची व्याप्ती स्पष्ट करा. (०५)
- ब) संघटनात्मक वर्तनाची एकाधिकारशाही प्रतिकृतीची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- प्र.३ नवनिर्मितीच्या विविध तत्त्वांची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) नवनिर्मितीबाबतचा शुम्पिटर यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. (०५)
- ब) नवनिर्मितीच्या स्रोतांची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) व्यक्तिमत्त्व विकास
- ब) भावनात्मक बुद्धीमत्ता
- क) संघटनेचे ध्येय
- ड) संघटनात्मक वर्तनाचा ऐतिहासिक उगम

30749
MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the functions of advertising. (10)

OR

- a) Explain the essential of a good poster. (05)
- b) Describe the advantages of news paper advertising. (05)

Q.2 Describe different types of copies. (10)

OR

- a) Explain the essentials of illustration. (05)
- b) Explain the economic aspects of advertising. (05)

Q.3 Describe in detail the factors affecting selection of a media. (10)

OR

- a) Describe the benefits of advertising to consumers. (05)
- b) Explain the functions of advertising agency. (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Ethics in advertising
- b) Outdoor media
- c) Television Advertising
- d) Corporate advertisement

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ जाहिरातीची कार्ये स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) चांगल्या पोस्टर्स (फलकाचे) आवश्यक गुण स्पष्ट करा. (०५)
- ब) वृत्तपत्र जाहिरातीचे फायदे वर्णन करा. (०५)
- प्र.२ मजकूरांचे विविध प्रकार वर्णन करा. (१०)
- किंवा
- अ) चित्रफीतीचे आवश्यक गुण स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरातीची आर्थिक बाजू स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ माध्यम निवडीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरातीचे ग्राहकांना होणारे फायदे स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरात संस्थेची कार्ये विशद करा. (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) जाहिरातीतील नीतिमूल्ये
- ब) जाहिरातीची बहिर्गत माध्यमे
- क) दूरदर्शन जाहिरात
- ड) कार्पोरेट जाहिरात

30749

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: MARKETING-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the functions of advertising. **(10)**

OR

- a) Explain the essential of a good poster. **(05)**
- b) Describe the advantages of news paper advertising. **(05)**

Q.2 Describe different types of copies. **(10)**

OR

- a) Explain the essentials of illustration. **(05)**
- b) Explain the economic aspects of advertising. **(05)**

Q.3 Describe in detail the factors affecting selection of a media. **(10)**

OR

- a) Describe the benefits of advertising to consumers. **(05)**
- b) Explain the functions of advertising agency. **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Ethics in advertising
- b) Outdoor media
- c) Television Advertising
- d) Corporate advertisement

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ जाहिरातीची कार्ये स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) चांगल्या पोस्टर्स (फलकाचे) आवश्यक गुण स्पष्ट करा. (०५)
- ब) वृत्तपत्र जाहिरातीचे फायदे वर्णन करा. (०५)
- प्र.२ मजकूरांचे विविध प्रकार वर्णन करा. (१०)
- किंवा
- अ) चित्रफीतीचे आवश्यक गुण स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरातीची आर्थिक बाजू स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ माध्यम निवडीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरातीचे ग्राहकांना होणारे फायदे स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरात संस्थेची कार्ये विशद करा. (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) जाहिरातीतील नीतिमूल्ये
- ब) जाहिरातीची बहिर्गत माध्यमे
- क) दूरदर्शन जाहिरात
- ड) कार्पोरेट जाहिरात

30748
MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BANKING AND INSURANCE-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Draw neat diagram **WHEREVER** necessary.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is the role of banking in economic development? (10)

OR

- a) Explain the nature of banking system in India. (05)
- b) State the reforms of Narsimhan Committee Report-II. (05)

Q.2 Explain the structure and constituents of Indian capital market. (10)

OR

- a) Explain the evolution of capital market in India. (05)
- b) State the characteristics of Indian money market. (05)

Q.3 What are the objectives and functions of State Bank of India? (10)

OR

- a) Explain the financial sector reforms. (05)
- b) Explain the role of Urban Co-operative Credit Societies in India. (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) SEBI
- b) Regional Rural Bank
- c) NABARD

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ आर्थिक विकासात बँकेची भूमिका कोणती? (१०)

किंवा

- अ) भारतातील बँकींग प्रणालीचे स्वरूप स्पष्ट करा. (०५)
- ब) नरसिंह समिती अहवाल - II मधील शिफारशी सांगा. (०५)

प्र.२ भारतीय भांडवल बाजारातील घटक आणि रचना स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भारतातील भांडवल बाजाराची उत्क्रांती स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. (०५)

प्र.३ स्टेट बँक ऑफ इंडियाची उद्दिष्ट्ये आणि कार्ये कोणती? (१०)

किंवा

- अ) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील नागरी सहकारी पतसंस्थांची भूमिका स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा .(कोणत्याही दोन) (१०)

- अ) सेबी
- ब) प्रोदशिक ग्रामीण बँका
- क) नाबार्ड

* * * *

30748
MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BANKING AND INSURANCE-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Draw neat diagram **WHEREVER** necessary.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** What is the role of banking in economic development? **(10)**
- OR**
- a) Explain the nature of banking system in India. **(05)**
- b) State the reforms of Narsimhan Committee Report-II. **(05)**
- Q.2** Explain the structure and constituents of Indian capital market. **(10)**
- OR**
- a) Explain the evolution of capital market in India. **(05)**
- b) State the characteristics of Indian money market. **(05)**
- Q.3** What are the objectives and functions of State Bank of India? **(10)**
- OR**
- a) Explain the financial sector reforms. **(05)**
- b) Explain the role of Urban Co-operative Credit Societies in India. **(05)**
- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**
- a) SEBI
- b) Regional Rural Bank
- c) NABARD

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ आर्थिक विकासात बँकेची भूमिका कोणती? (१०)

किंवा

- अ) भारतातील बँकींग प्रणालीचे स्वरूप स्पष्ट करा. (०५)
- ब) नरसिंह समिती अहवाल - II मधील शिफारशी सांगा. (०५)

प्र.२ भारतीय भांडवल बाजारातील घटक आणि रचना स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भारतातील भांडवल बाजाराची उत्क्रांती स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. (०५)

प्र.३ स्टेट बँक ऑफ इंडियाची उद्दिष्ट्ये आणि कार्ये कोणती? (१०)

किंवा

- अ) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील नागरी सहकारी पतसंस्थांची भूमिका स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा .(कोणत्याही दोन) (१०)

- अ) सेबी
- ब) प्रोदशिक ग्रामीण बँका
- क) नाबार्ड

* * * *

30748
MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BANKING AND INSURANCE-V

Day: Monday
Date: 10/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Draw neat diagram **WHEREVER** necessary.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 What is the role of banking in economic development? (10)

OR

- a) Explain the nature of banking system in India. (05)
- b) State the reforms of Narsimhan Committee Report-II. (05)

Q.2 Explain the structure and constituents of Indian capital market. (10)

OR

- a) Explain the evolution of capital market in India. (05)
- b) State the characteristics of Indian money market. (05)

Q.3 What are the objectives and functions of State Bank of India? (10)

OR

- a) Explain the financial sector reforms. (05)
- b) Explain the role of Urban Co-operative Credit Societies in India. (05)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) SEBI
- b) Regional Rural Bank
- c) NABARD

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ आर्थिक विकासात बँकेची भूमिका कोणती? (१०)

किंवा

- अ) भारतातील बँकींग प्रणालीचे स्वरूप स्पष्ट करा. (०५)
- ब) नरसिंह समिती अहवाल - II मधील शिफारशी सांगा. (०५)

प्र.२ भारतीय भांडवल बाजारातील घटक आणि रचना स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भारतातील भांडवल बाजाराची उत्क्रांती स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. (०५)

प्र.३ स्टेट बँक ऑफ इंडियाची उद्दिष्ट्ये आणि कार्ये कोणती? (१०)

किंवा

- अ) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील नागरी सहकारी पतसंस्थांची भूमिका स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा .(कोणत्याही दोन) (१०)

- अ) सेबी
- ब) प्रोदशिक ग्रामीण बँका
- क) नाबार्ड

* * * *

30743

MUTHA-V (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : CORPORATE ACCOUNTING-III

Day : Monday
Date : 03/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40.

N.B.:

1. All Questions are **COMPULSORY**
2. Figures to the **RIGHT** indicate full marks.
3. Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 The following are the Balance Sheets of A Ltd. & B Ltd. as on 31.12.2014 **(15)**

Liabilities	A Ltd. Rs.	B.Ltd., Rs.	Assets	A Ltd. Rs.	B.Ltd. Rs.
Share Capital: Equity shares of Rs.10 each	500000	200000	Freehold premises	200000	180000
General Reserve	150000	10000	Machinery	100000	50000
Profit & Loss Account	80000	80000	Investment(75% shares in B Ltd @ cost	250000	--
Creditors	20000	30000	Stock	120000	40000
			Debtors	54000	30000
			Cash	26000	20000
	750000	320000		750000	320000

Additional Information:

1. 'A' Ltd. acquired shares in B Ltd. on 01.01.2014 on which date the credit balance of Profit & Loss Account and general reserve in the books of B Ltd. was Rs.30000 and Rs.5000 respectively.
2. The Debtors of 'B' Ltd. includes Rs.10000 receivable from 'A' Ltd.
3. Freehold premises of 'B' Ltd. were revalued @ Rs.200000

You are required to prepare Consolidated Balance Sheet of 'A' Ltd. with its subsidiary 'B' Ltd. as on 31.12.2014

OR

The following is the Trial Balance of Progressive Bank Ltd as on 31.03.2015

Trial Balance is on 31.03.2015

Particulars	Dr. Rs.	Cr. Rs.
Share capital: 60000 Equity shares of Rs.10 each		600000
Reserve Fund		300000
Loans, Cash Credits & Over Draft	500000	
Premises	300000	
Indian Government Securities	70000	
Current Deposits		125000
Fixed Deposits		200000
Savings Deposits		100000
Salaries	50000	
General expenses	40000	
Rent and taxes	5000	
Director's fees	4000	
Profit and Loss account balance as on 01.04.2014		25000
Interest and discount		180000
Stock of stationery	5000	
Bills discounted and purchased	140000	
Interim Dividend paid	20000	
Investment in shares of companies	50000	
Cash in hand and with RBI	200000	
Money at call and at short notice	86000	
Interest paid	60000	
TOTAL	1530000	1530000

Adjustments:

1. Provide Rs.2000 for rebate on bills discounted
2. Provide Rs.4000 for reserve for doubtful debts
3. The authorized capital of the bank is Rs.1200000, in Equity shares of Rs.10 each
4. Provide Rs.10000 for taxation reserve.

You are required to prepare the profit and loss account and balance sheet of the bank in the prescribed format.

Q.2 Shruti Ltd. went into voluntary liquidation on 31.12.2014 on which date its Balance Sheet was as follows (15)

Liabilities	Rs	Assets	Rs
Share capital: 10000, 12% Cumulative preference shares of Rs.100 each	1000000	Land & Building	386000
5000 Equity shares of Rs.100 each, Rs.60 paid-up	300000	Plant & Machinery	821000
5000 Equity shares of Rs.100 each, Rs.50 paid-up	250000	Stock	184000
15% Debentures with floating charge on all assets	400000	Debtors	1337000
Preferential Creditors	105000	Profit & loss account	372000
Bank overdraft	303000		
Sundry Creditors	742000		
	3100000		3100000

Other Informations:

1. Preference Dividend was in arrears for 2 years. Interest on debentures is outstanding for 1 year.
2. The liquidator realized the assets as under
 1. Land and Building – Rs.984000
 2. Stock – Rs.163000
 3. Plant and machinery – Rs.712000
 4. Debtors – Rs.1191000
3. The expenses of liquidation were Rs.54000. The liquidator is entitled to remuneration of 3% on all assets realized.
4. Income tax payable on liquidation is Rs.44500

All payments were made on 31.12.2014. Prepare liquidator's final statement of account.

OR

Surya investment ltd. gives you the following details regarding their investment in 12% debentures for the year ended 31.12.2014

1. 01.01.2014 opening balance face value Rs.200000/-, cost Rs.180000/-
2. 01.02.2014 purchased Rs.50000 debentures cum- interest @ 5% discount
3. 01.08.2014 sold debentures Rs.100000/- cum interest @ 2% premium
4. 01.09.2014 sold debentures again Rs.100000/- ex interest at par
5. 01.12.2014 purchased debentures of Rs.40000/- ex interest @ 3% discount.

The interest on debentures is payable half yearly on 31st March and 30th September every year.

You are required to show 12% Debentures account in the books of Surya Investments for the year ended 31.12.2014.

Q.3 Write short notes on any **TWO** of the following:

(10)

1. Minority Interest
2. Non-Banking Assets
3. Preferential Creditors
4. Objectives of Investment Account.

* * *

30743

MUTHA-V (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : CORPORATE ACCOUNTING-III

Day : Monday
Date : 03/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40.

N.B.:

1. All Questions are **COMPULSORY**
2. Figures to the **RIGHT** indicate full marks.
3. Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 The following are the Balance Sheets of A Ltd. & B Ltd. as on 31.12.2014 **(15)**

Liabilities	A Ltd. Rs.	B.Ltd., Rs.	Assets	A Ltd. Rs.	B.Ltd. Rs.
Share Capital: Equity shares of Rs.10 each	500000	200000	Freehold premises	200000	180000
General Reserve	150000	10000	Machinery	100000	50000
Profit & Loss Account	80000	80000	Investment(75% shares in B Ltd @ cost	250000	--
Creditors	20000	30000	Stock	120000	40000
			Debtors	54000	30000
			Cash	26000	20000
	750000	320000		750000	320000

Additional Information:

1. 'A' Ltd. acquired shares in B Ltd. on 01.01.2014 on which date the credit balance of Profit & Loss Account and general reserve in the books of B Ltd. was Rs.30000 and Rs.5000 respectively.
2. The Debtors of 'B' Ltd. includes Rs.10000 receivable from 'A' Ltd.
3. Freehold premises of 'B' Ltd. were revalued @ Rs.200000

You are required to prepare Consolidated Balance Sheet of 'A' Ltd. with its subsidiary 'B' Ltd. as on 31.12.2014

OR

The following is the Trial Balance of Progressive Bank Ltd as on 31.03.2015

Trial Balance is on 31.03.2015

Particulars	Dr. Rs.	Cr. Rs.
Share capital: 60000 Equity shares of Rs.10 each		600000
Reserve Fund		300000
Loans, Cash Credits & Over Draft	500000	
Premises	300000	
Indian Government Securities	70000	
Current Deposits		125000
Fixed Deposits		200000
Savings Deposits		100000
Salaries	50000	
General expenses	40000	
Rent and taxes	5000	
Director's fees	4000	
Profit and Loss account balance as on 01.04.2014		25000
Interest and discount		180000
Stock of stationery	5000	
Bills discounted and purchased	140000	
Interim Dividend paid	20000	
Investment in shares of companies	50000	
Cash in hand and with RBI	200000	
Money at call and at short notice	86000	
Interest paid	60000	
TOTAL	1530000	1530000

Adjustments:

1. Provide Rs.2000 for rebate on bills discounted
2. Provide Rs.4000 for reserve for doubtful debts
3. The authorized capital of the bank is Rs.1200000, in Equity shares of Rs.10 each
4. Provide Rs.10000 for taxation reserve.

You are required to prepare the profit and loss account and balance sheet of the bank in the prescribed format.

Q.2 Shruti Ltd. went into voluntary liquidation on 31.12.2014 on which date its Balance Sheet was as follows (15)

Liabilities	Rs	Assets	Rs
Share capital: 10000, 12% Cumulative preference shares of Rs.100 each	1000000	Land & Building	386000
5000 Equity shares of Rs.100 each, Rs.60 paid-up	300000	Plant & Machinery	821000
5000 Equity shares of Rs.100 each, Rs.50 paid-up	250000	Stock	184000
15% Debentures with floating charge on all assets	400000	Debtors	1337000
Preferential Creditors	105000	Profit & loss account	372000
Bank overdraft	303000		
Sundry Creditors	742000		
	3100000		3100000

Other Informations:

1. Preference Dividend was in arrears for 2 years. Interest on debentures is outstanding for 1 year.
2. The liquidator realized the assets as under
 1. Land and Building – Rs.984000
 2. Stock – Rs.163000
 3. Plant and machinery – Rs.712000
 4. Debtors – Rs.1191000
3. The expenses of liquidation were Rs.54000. The liquidator is entitled to remuneration of 3% on all assets realized.
4. Income tax payable on liquidation is Rs.44500

All payments were made on 31.12.2014. Prepare liquidator's final statement of account.

OR

Surya investment ltd. gives you the following details regarding their investment in 12% debentures for the year ended 31.12.2014

1. 01.01.2014 opening balance face value Rs.200000/-, cost Rs.180000/-
2. 01.02.2014 purchased Rs.50000 debentures cum- interest @ 5% discount
3. 01.08.2014 sold debentures Rs.100000/- cum interest @ 2% premium
4. 01.09.2014 sold debentures again Rs.100000/- ex interest at par
5. 01.12.2014 purchased debentures of Rs.40000/- ex interest @ 3% discount.

The interest on debentures is payable half yearly on 31st March and 30th September every year.

You are required to show 12% Debentures account in the books of Surya Investments for the year ended 31.12.2014.

Q.3 Write short notes on any TWO of the following: (10)

1. Minority Interest
2. Non-Banking Assets
3. Preferential Creditors
4. Objectives of Investment Account.

* * *

30750
MUTHA – V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING - III

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) Solve any **FOUR** questions.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 Answer any **TWO** of the following:

- a) Features of an Ideal Wage Plan
- b) Labour Turnover
- c) Behaviourwise Classification of Overheads
- d) Taylor's Differential Piece Rate System

Q.2 From the following information you are required to calculate the total earnings of Mr. A and Mr. B and also their effective rate of earnings per hour.

- a) Standard time allowed 80 hours
- b) Standard wage rate per hour Rs. 50/-
- c) Actual time taken – Mr. A 60 hours & Mr. B 50 hours

Q.3

A company has three production departments **I, II, III**, and two service departments **P & Q**. The particulars of expenses of the respective departments are as follows:

Production Departments **I – Rs. 13,800, II- Rs.21,900, III- Rs. 12,900,**

Service Departments **P – Rs. 6,300, Q – Rs. 5,100**

The service department expenses are charged on a percentage basis as given below:

	Production Departments			Service Departments	
	I	II	III	P	Q
P	30%	40%	20%	--	10%
Q	10%	20%	50%	20%	--

Using the above particulars apportion the service department costs to various production departments under Repeated Distribution or Simultaneous Equation Method.

P.T.O.

Q.4

The following expenses relate to a machine shop having two identical machines.

Particulars	Rs.
Rent and Rates per year	90,000
Repairs of two machines	10,000
Lighting charges of the two machines	24,000
Lubricants per machines per year	6,000
Depreciation per machine per year	18,000
Supervisor's annual salary (looking after two machines)	90,000
Attendant's annual salary (two attendants looking after two machines)	1,20,000

Each machine consumes 10 units of power per hour. The rate of power is Rs. 100/- per 50 units. Annual total machine hours of each machine are 11,000/- out of which 1000 hours of each machine are spent in machine setting time.

Calculate comprehensive machine hour rate of each machine.

Q.5

Write short notes on any **TWO** of the following:

- Bases of Apportionment of Overheads
- Over Absorption of Overheads
- Labour Hour Rate
- Normal and Abnormal Overtime

* * * * *

30750
MUTHA – V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING - III

Day: Friday
Date: 14/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) Solve any **FOUR** questions.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 Answer any **TWO** of the following:

- a) Features of an Ideal Wage Plan
- b) Labour Turnover
- c) Behaviourwise Classification of Overheads
- d) Taylor's Differential Piece Rate System

Q.2 From the following information you are required to calculate the total earnings of Mr. A and Mr. B and also their effective rate of earnings per hour.

- a) Standard time allowed 80 hours
- b) Standard wage rate per hour Rs. 50/-
- c) Actual time taken – Mr. A 60 hours & Mr. B 50 hours

Q.3

A company has three production departments **I, II, III**, and two service departments **P & Q**. The particulars of expenses of the respective departments are as follows:

Production Departments **I – Rs. 13,800, II- Rs.21,900, III- Rs. 12,900,**

Service Departments **P – Rs. 6,300, Q – Rs. 5,100**

The service department expenses are charged on a percentage basis as given below:

	Production Departments			Service Departments	
	I	II	III	P	Q
P	30%	40%	20%	--	10%
Q	10%	20%	50%	20%	--

Using the above particulars apportion the service department costs to various production departments under Repeated Distribution or Simultaneous Equation Method.

P.T.O.

Q.4

The following expenses relate to a machine shop having two identical machines.

Particulars	Rs.
Rent and Rates per year	90,000
Repairs of two machines	10,000
Lighting charges of the two machines	24,000
Lubricants per machines per year	6,000
Depreciation per machine per year	18,000
Supervisor's annual salary (looking after two machines)	90,000
Attendant's annual salary (two attendants looking after two machines)	1,20,000

Each machine consumes 10 units of power per hour. The rate of power is Rs. 100/- per 50 units. Annual total machine hours of each machine are 11,000/- out of which 1000 hours of each machine are spent in machine setting time.

Calculate comprehensive machine hour rate of each machine.

Q.5

Write short notes on any **TWO** of the following:

- a) Bases of Appointment of Overheads
- b) Over Absorption of Overheads
- c) Labour Hour Rate
- d) Normal and Abnormal Overtime

* * * * *

30745

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016

SUBJECT: BUSINESS REGULATORY FRAMEWORK-I

Day: Wednesday
Date: 05/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to be the right indicate **FULL** marks.

Q.1 a) Define proposal and state the legal rules as to the proposal and acceptance of proposal. (10)

OR

b) Define consideration and state the exceptions to the rule 'An Agreement without consideration is void'. (10)

Q.2 a) Define consent and state when the consent is said to be free. (10)

OR

b) Explain the essential elements of Contracts of sale of goods. (10)

Q.3 a) State the rights of Unpaid Seller? (10)

OR

b) Explain the rule of Caveat Emptor and state the exceptions to this rule. (10)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Quasi Contracts
- b) Contract of Gurantee
- c) Conditions and Warranties
- d) Sale by Auction

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ अ) प्रस्ताव म्हणजे काय? प्रस्ताव व प्रस्तावाच्या स्विकृती संबंधी कायदेशीर तरतुदी कोणत्या (१०) ते स्पष्ट करा.

किंवा

ब) प्रतिफलाची व्याख्या देऊन, प्रतिफलाशिवाय करार व्यर्थ ठरतो या नियमाचे अपवाद सांगा. (१०)

प्र.२ अ) संमती म्हणजे काय? संमती केव्हा मुक्त ठरते? (१०)

किंवा

ब) मालविक्री कराराच्या आवश्यक अटी स्पष्ट करा. (१०)

प्र.३ अ) अदत्त विक्रेत्याचे अधिकार कोणते ते स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) 'खरेदीदाराने सावध असावे' हे तत्त्व सांगून या नियमाचे अपवाद कोणते ते स्पष्ट करा. (१०)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) तादृश्य किंवा आभासी करार
- ब) जामिनकीचे करार
- क) प्रमुख अट व दुय्यम अट
- ड) लिलाव विक्री

* * * *

30745

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS REGULATORY FRAMEWORK-I

Day: Wednesday
Date: 05/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to be the right indicate **FULL** marks.

Q.1 a) Define proposal and state the legal rules as to the proposal and acceptance of proposal. **(10)**

OR

b) Define consideration and state the exceptions to the rule 'An Agreement without consideration is void'. **(10)**

Q.2 a) Define consent and state when the consent is said to be free. **(10)**

OR

b) Explain the essential elements of Contracts of sale of goods. **(10)**

Q.3 a) State the rights of Unpaid Seller? **(10)**

OR

b) Explain the rule of Caveat Emptor and state the exceptions to this rule. **(10)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Quasi Contracts
- b) Contract of Gurantee
- c) Conditions and Warranties
- d) Sale by Auction

* * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ अ) प्रस्ताव म्हणजे काय? प्रस्ताव व प्रस्तावाच्या स्विकृती संबंधी कायदेशीर तरतुदी कोणत्या (१०) ते स्पष्ट करा.

किंवा

ब) प्रतिफलाची व्याख्या देऊन, प्रतिफलाशिवाय करार व्यर्थ ठरतो या नियमाचे अपवाद सांगा. (१०)

प्र.२ अ) संमती म्हणजे काय? संमती केव्हा मुक्त ठरते? (१०)

किंवा

ब) मालविक्री कराराच्या आवश्यक अटी स्पष्ट करा. (१०)

प्र.३ अ) अदत्त विक्रेत्याचे अधिकार कोणते ते स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) 'खरेदीदाराने सावध असावे' हे तत्त्व सांगून या नियमाचे अपवाद कोणते ते स्पष्ट करा. (१०)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) तादृश्य किंवा आभासी करार
- ब) जामिनकीचे करार
- क) प्रमुख अट व दुय्यम अट
- ड) लिलाव विक्री

* * * *

30744
MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : AUDITING & TAXATION - I

Day : Wednesday
Date : 05/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Define and explain **ANY THREE** of the following terms: **[10]**

- a) Assessee
- b) Assessment Year and Previous Year
- c) Resident but not Ordinarily Resident
- d) Capital and Revenue Receipts
- e) Agricultural Income

OR

The following are the particulars of the income of Shri Yashvant for the previous year ending on 31st March, 2016.

- a) Salary Rs. 20,000/- per month.
- b) Contribution to recognized P.F. Rs. 2,500/- per month.
- c) Employer contributes the same amount as the employee contributes towards P.F.
- d) Dearness allowance Rs. 500/- per month. It is not considered for computation of his retirement benefits.
- e) Interest credited to P.F. @ 13% is Rs. 13,000/-.
- f) Contribution to public provident fund is Rs. 12,000/-.
- g) Bonus Rs. 5,000/-.
- h) Premium of life policy is Rs. 12,000/- on a policy of Rs. 1,00,000/-
- i) Deposited Rs. 6,000/- in equity linked saving scheme [ELSS].
- j) Repayment to house building loan taken from State Bank of India Rs. 40,000/- during the year.

Find out taxable income of Shri Yashvant for the assessment year 2016-17.

Q.2 What are the objectives of Income Tax? Explain the taxation structure in India. **[10]**

OR

Compute the Income From House Property which is used by Mr. X for his own residence for the previous year 2015-16.

	Rs.
Municipal value	2,80,000
Fair value	3,60,000
Standard Rent	3,80,000
Municipal Taxes	20,000
Date of completion	2,000
Insurance premium paid	7,400
Interest on Loan taken for construction of House	1,65,000
Interest on delayed Payment of Interest	5,000

Q.3 Define the term Auditing. Explain the different types of Audit. **[10]**

OR

Summarize the various types of Frauds and Errors.

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **[10]**

- a) Audit Programme
- b) Internal Audit
- c) Audit working papers
- d) Tax Audit

30744
MUTHA - V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : AUDITING & TAXATION - I

Day : Wednesday
Date : 05/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

- Q.1** Define and explain **ANY THREE** of the following terms: **[10]**
- a) Assessee
 - b) Assessment Year and Previous Year
 - c) Resident but not Ordinarily Resident
 - d) Capital and Revenue Receipts
 - e) Agricultural Income

OR

The following are the particulars of the income of Shri Yashvant for the previous year ending on 31st March, 2016.

- a) Salary Rs. 20,000/- per month.
- b) Contribution to recognized P.F. Rs. 2,500/- per month.
- c) Employer contributes the same amount as the employee contributes towards P.F.
- d) Dearness allowance Rs. 500/- per month. It is not considered for computation of his retirement benefits.
- e) Interest credited to P.F. @ 13% is Rs. 13,000/-.
- f) Contribution to public provident fund is Rs. 12,000/-.
- g) Bonus Rs. 5,000/-.
- h) Premium of life policy is Rs. 12,000/- on a policy of Rs. 1,00,000/-
- i) Deposited Rs. 6,000/- in equity linked saving scheme [ELSS].
- j) Repayment to house building loan taken from State Bank of India Rs. 40,000/- during the year.

Find out taxable income of Shri Yashvant for the assessment year 2016-17.

- Q.2** What are the objectives of Income Tax? Explain the taxation structure in India. **[10]**

OR

Compute the Income From House Property which is used by Mr. X for his own residence for the previous year 2015-16.

	Rs.
Municipal value	2,80,000
Fair value	3,60,000
Standard Rent	3,80,000
Municipal Taxes	20,000
Date of completion	2,000
Insurance premium paid	7,400
Interest on Loan taken for construction of House	1,65,000
Interest on delayed Payment of Interest	5,000

- Q.3** Define the term Auditing. Explain the different types of Audit. **[10]**

OR

Summarize the various types of Frauds and Errors.

- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: **[10]**
- a) Audit Programme
 - b) Internal Audit
 - c) Audit working papers
 - d) Tax Audit

30746

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENVIRONMENT-I

Day: Friday
Date: 07/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max .Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate full marks.

- Q.1** Explain the nature and scope of international business environment. (10)
- OR**
- a) What are the effects of population explosion? (05)
- b) Explain the nature of unemployment. (05)
- Q.2** Discuss the socio-cultural environment in India. (10)
- OR**
- a) Explain the concept of black money. (05)
- b) What are the problems of small scale industries in India? (05)
- Q.3** State the role of foreign investment in India. (10)
- OR**
- a) What are the causes of poverty? (05)
- b) Write short notes on consumerism in India. (05)
- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: (10)
- a) Infra-structure development in India
 - b) Problems of inflation
 - c) Importance of large-scale industries

* * * *

- प्र.१ आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पर्यावरणाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम कोणते? (०५)
- ब) बेरोजगारीचे स्वरूप स्पष्ट करा. (०५)
- प्र.२ भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पर्यावरणाची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) काळ्या पैशाची संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील लघु उद्योगांच्या समस्या कोणत्या? (०५)
- प्र.३ भारतातील परकीय गुंतवणूकीची भूमिका सांगा. (१०)
- किंवा
- अ) दारिद्र्याची कारणे कोणती? (०५)
- ब) भारतातील ग्राहकवाद यावर संक्षिप्त टीप लिहा. (०५)
- प्र.४ टिपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) भारतातील आधारभूत संरचना विकास
- ब) भाववाढीच्या समस्या
- क) मोठ्या उद्योगांचे महत्व

30746

MUTHA-V (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENVIRONMENT-I

Day: Friday
Date: 07/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max .Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate full marks.

- Q.1** Explain the nature and scope of international business environment. (10)
- OR**
- a) What are the effects of population explosion? (05)
- b) Explain the nature of unemployment. (05)
- Q.2** Discuss the socio-cultural environment in India. (10)
- OR**
- a) Explain the concept of black money. (05)
- b) What are the problems of small scale industries in India? (05)
- Q.3** State the role of foreign investment in India. (10)
- OR**
- a) What are the causes of poverty? (05)
- b) Write short notes on consumerism in India. (05)
- Q.4** Write short notes on **ANY TWO** of the following: (10)
- a) Infra-structure development in India
 - b) Problems of inflation
 - c) Importance of large-scale industries

* * * *

मराठी रूपांतर

- प्र.१ आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पर्यावरणाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम कोणते? (०५)
- ब) बेरोजगारीचे स्वरूप स्पष्ट करा. (०५)
- प्र.२ भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पर्यावरणाची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) काळ्या पैशाची संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील लघु उद्योगांच्या समस्या कोणत्या? (०५)
- प्र.३ भारतातील परकीय गुंतवणूकीची भूमिका सांगा. (१०)
- किंवा
- अ) दारिद्र्याची कारणे कोणती? (०५)
- ब) भारतातील ग्राहकवाद यावर संक्षिप्त टीप लिहा. (०५)
- प्र.४ टिपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) भारतातील आधारभूत संरचना विकास
- ब) भाववाढीच्या समस्या
- क) मोठ्या उद्योगांचे महत्व

* * * * *

30757
MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : AUDITING & TAXATION - II

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 From the following Trading and Profit and Loss Account of Mr. A for the Year [10] ended 31st March, 2016. Compute his total taxable income for the Assessment Year 2016-17.

Particulars	Amount	Particulars	Amount
To Opening Stock	3,20,000	By Sales	42,00,000
To Purchase	36,00,000	By Closing Stock	4,80,000
To Gross Profit	7,60,000		
	46,80,000		46,80,000
To Salaries and Wages	3,64,000	By Gross Profit	7,60,000
To Rent Paid	1,08,000	By Dividend from Co-op Bank	32,000
To Insurance Premium	28,900		
To Printing and Stationary	17,000		
To Advertisement Expenses	7,200		
To A's Household Expenses	2,60,000		
To Net Profit	6,900		
	7,92,000		7,92,000

An analysis of the expenses revealed the following:

- a) Salaries and wages include Rs. 1,80,000/- paid as salary to A' and Rs. 4,000/- paid to A's domestic servant.
- b) Rent included Rs. 18,000/- paid of A's minor son.
- c) Rs. 16,000/- paid as Life Insurance Premium on a policy on Mrs. A's Life was included in insurance premium.
- d) A' also owns a house property which had been fully let out at Rs. 8,000/- p.m. Municipal taxes of Rs. 21,000/- paid annually on this property had been included under household expenses.
- e) Household expenses also included Rs. 38,000/- being the amounts paid into a public provident fund account in A's name.

OR

Explain the meaning of 'Services' under Service Tax Act. Describe the procedure for registration under the Service Tax Act.

P.T.O.

Q.2 Mr. X provides the following information regarding his transaction for the sale of residential house during the assessment year 2016-17. [10]

	Rs.
a) House Purchased in 1979 for	6,00,000
b) Fair Market Value on 01.04.1981	10,00,000
c) Sold in October 2015	100,00,000
Amount invested in purchase of another house in April 2016	8,00,000

The cost of inflation index in 1981-82 was 100.

The cost of inflation index in 2014-15 was 1024.

The cost of inflation index in 2015-16 was 1081.

Compute the amount of taxable Capital Gain.

OR

Explain the items of income which are taxable under the head income from other sources.

Q.3 Discuss the statutory powers and duties of Company Auditor. [10]

OR

What are the liabilities of Company Auditor?

Q.4 Write short notes on ANY TWO of the following: [10]

- Qualification of Company Auditor
- Removal of Company Auditor
- Distinction between Audit Report and Audit Certificate
- Qualified Audit Report

* * * *

30757
MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : AUDITING & TAXATION - II

Day : Tuesday
Date : 04/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 From the following Trading and Profit and Loss Account of Mr. A for the Year [10] ended 31st March, 2016. Compute his total taxable income for the Assessment Year 2016-17.

Particulars	Amount	Particulars	Amount
To Opening Stock	3,20,000	By Sales	42,00,000
To Purchase	36,00,000	By Closing Stock	4,80,000
To Gross Profit	7,60,000		
	46,80,000		46,80,000
To Salaries and Wages	3,64,000	By Gross Profit	7,60,000
To Rent Paid	1,08,000	By Dividend from Co-op Bank	32,000
To Insurance Premium	28,900		
To Printing and Stationary	17,000		
To Advertisement Expenses	7,200		
To A's Household Expenses	2,60,000		
To Net Profit	6,900		
	7,92,000		7,92,000

An analysis of the expenses revealed the following:

- a) Salaries and wages include Rs. 1,80,000/- paid as salary to A' and Rs. 4,000/- paid to A's domestic servant.
- b) Rent included Rs. 18,000/- paid of A's minor son.
- c) Rs. 16,000/- paid as Life Insurance Premium on a policy on Mrs. A's Life was included in insurance premium.
- d) A' also owns a house property which had been fully let out at Rs. 8,000/- p.m. Municipal taxes of Rs. 21,000/- paid annually on this property had been included under household expenses.
- e) Household expenses also included Rs. 38,000/- being the amounts paid into a public provident fund account in A's name.

OR

Explain the meaning of 'Services' under Service Tax Act. Describe the procedure for registration under the Service Tax Act.

P.T.O.

Q.2 Mr. X provides the following information regarding his transaction for the sale of residential house during the assessment year 2016-17. [10]

	Rs.
a) House Purchased in 1979 for	6,00,000
b) Fair Market Value on 01.04.1981	10,00,000
c) Sold in October 2015	100,00,000
Amount invested in purchase of another house in April 2016	8,00,000

The cost of inflation index in 1981-82 was 100.

The cost of inflation index in 2014-15 was 1024.

The cost of inflation index in 2015-16 was 1081.

Compute the amount of taxable Capital Gain.

OR

Explain the items of income which are taxable under the head income from other sources.

Q.3 Discuss the statutory powers and duties of Company Auditor. [10]

OR

What are the liabilities of Company Auditor?

Q.4 Write short notes on ANY TWO of the following: [10]

- Qualification of Company Auditor
- Removal of Company Auditor
- Distinction between Audit Report and Audit Certificate
- Qualified Audit Report

* * * *

30766

MUTHA - VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING -VI

Day: Saturday
Date: 15/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Compute material price, material cost and material mix variances from the following data:

Materials	Standard		Actual	
	Quantity	Rate / Price Rs.	Quantity	Rate / Price Rs.
Material A	20	Rs. 5	20	Rs. 6
Material B	30	Rs. 4	20	Rs. 3
Material C	50	Rs. 6	60	Rs. 5
	100		100	

OR

Attempt any **TWO** of the following:

- a) What is standard costing? Explain its advantages.
- b) What are the Limitations of Standard costing?
- c) How would you decide the standard material cost?

Q.2 The standard time rate for unit component A are given below:

Standard hours per unit 15 hrs.

Standard rate ----- Rs. 4 per hour

The actual data and related information are as under

Actual production ----- 1000 units

Actual hours ----- 15300 hours

Actual rate ----- Rs. 3.90 per hour

Calculate:

- i) Labour cost Variance
- ii) Labour Rate Variance
- iii) Labour Efficiency Variances and verify the results

OR

Attempt any **TWO** of the following:

- a) What are the Main Objectives of standard Costing?
- b) What is Variance? Explain the Material Cost Variance.
- c) What are the different types of Labour Variances? How they are calculated?

Q.3 Attempt any **TWO** of the following:

- a) Define 'uniform costing'. State the Limitations of uniform costing.
- b) What do you mean by inter-firm comparison? What are the Limitations of inter-firm comparison?
- c) What is the accounting treatment of variances?

Q.4 Write short notes on any **TWO** of the following:

- a) Uniform cost Manual
- b) Material Yield Variance
- c) Advantages of inter-firm comparison
- d) Labour Mix Variance

30766

MUTHA - VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING -VI

Day: Saturday
Date: 15/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Compute material price, material cost and material mix variances from the following data:

Materials	Standard		Actual	
	Quantity	Rate / Price Rs.	Quantity	Rate / Price Rs.
Material A	20	Rs. 5	20	Rs. 6
Material B	30	Rs. 4	20	Rs. 3
Material C	50	Rs. 6	60	Rs. 5
	100		100	

OR

Attempt any **TWO** of the following:

- a) What is standard costing? Explain its advantages.
- b) What are the Limitations of Standard costing?
- c) How would you decide the standard material cost?

Q.2 The standard time rate for unit component A are given below:

Standard hours per unit 15 hrs.

Standard rate ----- Rs. 4 per hour

The actual data and related information are as under

Actual production ----- 1000 units

Actual hours ----- 15300 hours

Actual rate ----- Rs. 3.90 per hour

Calculate:

- i) Labour cost Variance
- ii) Labour Rate Variance
- iii) Labour Efficiency Variances and verify the results

OR

Attempt any **TWO** of the following:

- a) What are the Main Objectives of standard Costing?
- b) What is Variance? Explain the Material Cost Variance.
- c) What are the different types of Labour Variances? How they are calculated?

Q.3 Attempt any **TWO** of the following:

- a) Define 'uniform costing'. State the Limitations of uniform costing.
- b) What do you mean by inter-firm comparison? What are the Limitations of inter-firm comparison?
- c) What is the accounting treatment of variances?

Q.4 Write short notes on any **TWO** of the following:

- a) Uniform cost Manual
- b) Material Yield Variance
- c) Advantages of inter-firm comparison
- d) Labour Mix Variance

30759
MUTHA – VI (2010 COURSE): . WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENVIRONMENT - II

Day: Thursday
Date: 06/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.;

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Explain the Monetary Policy and its effects on Business Environment. **(10)**

OR

- a) What are the functions of WTO? **(05)**
- b) Explain the Foreign Investment Policy. **(05)**

Q.2 Describe the chronic problem of deficit in Balance of Payment of India. **(10)**

OR

- a) Explain the concept of Globalization. **(05)**
- b) State the achievements of planning in India. **(05)**

Q.3 Discuss in detail Foreign Exchange Management Act. **(10)**

OR

- a) What are the objectives of IMF? **(05)**
- b) Explain the International Economic and Trading Environment. **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) World Bank
- b) Industrial Policy
- c) Present position of Balance of Payment

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ मौद्रिक धोरण आणि त्याचे व्यवसायिक पर्यावरणातील परिणाम स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) जागतिक व्यापार संघटनेची कार्ये कोणती ? (०५)
- ब) परकीय गुंतवणूक धोरण स्पष्ट करा. (०५)

प्र.२ भारतातील व्यवहारतोल तुटीच्या जुनाट समस्यांचे वर्णन करा. (१०)

किंवा

- अ) जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील नियोजनाचे यश सांगा. (०५)

प्र.३ विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याची सविस्तर चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची उद्दिष्ट्ये कोणती ? (०५)
- ब) आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापारी पर्यावरण स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) जागतिक बँक
- ब) औद्योगिक धोरण
- क) व्यवहारतोलाची सद्यस्थिती

* * * *

30759
MUTHA - VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS ENVIRONMENT - II

Day: Thursday
Date: 06/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.;

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.

Q.1 Explain the Monetary Policy and its effects on Business Environment. **(10)**

OR

- a) What are the functions of WTO? **(05)**
- b) Explain the Foreign Investment Policy. **(05)**

Q.2 Describe the chronic problem of deficit in Balance of Payment of India. **(10)**

OR

- a) Explain the concept of Globalization. **(05)**
- b) State the achievements of planning in India. **(05)**

Q.3 Discuss in detail Foreign Exchange Management Act. **(10)**

OR

- a) What are the objectives of IMF? **(05)**
- b) Explain the International Economic and Trading Environment. **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) World Bank
- b) Industrial Policy
- c) Present position of Balance of Payment

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ मौद्रिक धोरण आणि त्याचे व्यवसायिक पर्यावरणातील परिणाम स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जागतिक व्यापार संघटनेची कार्ये कोणती ? (०५)
- ब) परकीय गुंतवणूक धोरण स्पष्ट करा. (०५)
- प्र.२ भारतातील व्यवहारतोल तुटीच्या जुनाट समस्यांचे वर्णन करा. (१०)
- किंवा
- अ) जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतातील नियोजनाचे यश सांगा. (०५)
- प्र.३ विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याची सविस्तर चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची उद्दिष्ट्ये कोणती ? (०५)
- ब) आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापारी पर्यावरण स्पष्ट करा. (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) जागतिक बँक
- ब) औद्योगिक धोरण
- क) व्यवहारतोलाची सद्यस्थिती

* * * *

30762

MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : MARKETING – VI

Day : Saturday
Date : 08/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the components of advertising layout. **[10]**

OR

- a) Explain the modernistic advertisement. **[05]**
- b) Describe the positive emotional approach. **[05]**

Q.2 Explain the meaning and significance of advertising appeals. **[10]**

OR

- a) What is advertising message? Explain. **[05]**
- b) Explain the 'advertising as a career'. **[05]**

Q.3 Explain the advantages and limitations of advertising as a profession. **[10]**

OR

- a) Explain the Advertising Budget. **[05]**
- b) Describe the Internet Advertising. **[05]**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **[10]**

- a) Importance of Advertisement Layout
- b) Essentials of Good Slogan
- c) Direct and Indirect Appeal
- d) Women in Advertising Career

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

-
- प्र.१ जाहिरात रचनेतील घटक स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) आधुनिकतावादी जाहिरात स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरातीतील सकारात्मक भावनिक आवाहन वर्णन करा. (०५)
- प्र.२ जाहिरातीतील आवाहनांचा अर्थ सांगून त्याचे महत्व स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरात संदेश म्हणजे काय ते स्पष्ट करा. (०५)
- ब) 'जाहिरात एक पेशा' स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ जाहिरात पेशाचे फायदे व मर्यादा स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरात अंदाजपत्रक स्पष्ट करा. (०५)
- ब) इंटरनेटवरील जाहिरातबाजी वर्णन करा. (०५)
- प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)
- अ) जाहिरात रचनेचे महत्व
- ब) घोषवाक्याचे आवश्यक घटक
- क) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आवाहन
- ड) जाहिरात पेशीमधील महिला.

* * *

30762

MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT : MARKETING – VI

Day : Saturday
Date : 08/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the components of advertising layout. **[10]**

OR

- a) Explain the modernistic advertisement. **[05]**
- b) Describe the positive emotional approach. **[05]**

Q.2 Explain the meaning and significance of advertising appeals. **[10]**

OR

- a) What is advertising message? Explain. **[05]**
- b) Explain the 'advertising as a career'. **[05]**

Q.3 Explain the advantages and limitations of advertising as a profession. **[10]**

OR

- a) Explain the Advertising Budget. **[05]**
- b) Describe the Internet Advertising. **[05]**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **[10]**

- a) Importance of Advertisement Layout
- b) Essentials of Good Slogan
- c) Direct and Indirect Appeal
- d) Women in Advertising Career

* * * *

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

- प्र.१ जाहिरात रचनेतील घटक स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) आधुनिकतावादी जाहिरात स्पष्ट करा. (०५)
- ब) जाहिरातीतील सकारात्मक भावनिक आवाहन वर्णन करा. (०५)
- प्र.२ जाहिरातीतील आवाहनांचा अर्थ सांगून त्याचे महत्व स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरात संदेश म्हणजे काय ते स्पष्ट करा. (०५)
- ब) 'जाहिरात एक पेशा' स्पष्ट करा. (०५)
- प्र.३ जाहिरात पेशाचे फायदे व मर्यादा स्पष्ट करा. (१०)
- किंवा
- अ) जाहिरात अंदाजपत्रक स्पष्ट करा. (०५)
- ब) इंटरनेटवरील जाहिरातबाजी वर्णन करा. (०५)
- प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)
- अ) जाहिरात रचनेचे महत्व
- ब) घोषवाक्याचे आवश्यक घटक
- क) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आवाहन
- ड) जाहिरात पेशीमधील महिला.

30763

MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING - V

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 Kumar Builders Ltd., under took a contract for construction of a building on 01. 01. 2014 for Rs. 18,00,000/- The following was the expenditure incurred on the contract upto 31. 12. 2014.

Particulars	Rs.
Materials issued to contract	2,25,000
Plant issued to contract	90,000
Direct wages	3,19,500
Other overheads	45,000
Cash received from contractee up to 31.12.2014	6,48,000
Work certified	8,10,000
Plant returned stores	13,500
Work uncertified	6,750
Stock of materials at site on 31.12.2014	11,250

Of the plant and materials charged to contract, plant which cost Rs. 18,000/- and materials which cost Rs. 15,300/- were lost on 31. 12. 2014. Charge depreciation at 15% per annum on the plant. You are required to show Contract Account for the year ended 31. 12. 2014.

OR

Explain the following:

- a) Features of Job Costing
- b) Work Certified and Work Uncertified

Q.2 A product passes through two distinct processes A & B. From the following information you are required to prepare Process A Account and Process B Account.

Particulars	Process A	Process B
Materials (20000 units were introduced in Process A)	Rs. 30,000	Rs. 3,000
Labour	Rs. 10,000	Rs. 12,000
Overheads	Rs. 7,000	Rs. 9,850
Normal loss	10%	4%
Scrap value of normal loss	Rs. 1/- per unit	Rs. 2/-per unit
Output	17500 units	17000 units

There was no stock or work in progress in any process.

OR

Define the term Process Costing. What are its features?

P.T.O.

Q.3

From the following particulars relating to an Indica Tourist Taxi, you are required to calculate Cost per running kilometer.

Particulars	
Cost of the vehicle Rs.	4,50,000
Annual road license Rs.	22,500
Annual insurance Rs.	12,000
Annual garage rent Rs.	15,000
Annual supervision and salaries Rs.	45,000
Driver's wages per hour Rs.	50
Cost of petrol per litre Rs.	72
Repairs and maintenance per kilometer Rs.	0.80
Cost of tyres, batteries etc per kilometer Rs.	1.10
Estimated life of the vehicle in kilometers	10,00,000
Kilometers run per litre	30
Annual kilometers run	12,000

Charge interest at 12% per annum on the cost of the vehicle and vehicle run 50 kilometers per hour on an average.

OR

What do you mean by Operating Costing? How you ascertain Cost in case of transport industries?

Q.4

Write short notes on any TWO of the following

- Merits and demerits of Job Costing
- Cost Plus Contract
- Process Losses
- Value of Work in Progress in Contract Account

* * * * *

30763

MUTHA – VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING - V

Day: Thursday
Date: 13/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 Kumar Builders Ltd., under took a contract for construction of a building on 01. 01. 2014 for Rs. 18,00,000/- The following was the expenditure incurred on the contract upto 31. 12. 2014.

Particulars	Rs.
Materials issued to contract	2,25,000
Plant issued to contract	90,000
Direct wages	3,19,500
Other overheads	45,000
Cash received from contractee up to 31.12.2014	6,48,000
Work certified	8,10,000
Plant returned stores	13,500
Work uncertified	6,750
Stock of materials at site on 31.12.2014	11,250

Of the plant and materials charged to contract, plant which cost Rs. 18,000/- and materials which cost Rs. 15,300/- were lost on 31. 12. 2014. Charge depreciation at 15% per annum on the plant. You are required to show Contract Account for the year ended 31. 12. 2014.

OR

Explain the following:

- a) Features of Job Costing
- b) Work Certified and Work Uncertified

Q.2 A product passes through two distinct processes A & B. From the following information you are required to prepare Process A Account and Process B Account.

Particulars	Process A	Process B
Materials (20000 units were introduced in Process A)	Rs. 30,000	Rs. 3,000
Labour	Rs. 10,000	Rs. 12,000
Overheads	Rs. 7,000	Rs. 9,850
Normal loss	10%	4%
Scrap value of normal loss	Rs. 1/- per unit	Rs. 2/-per unit
Output	17500 units	17000 units

There was no stock or work in progress in any process.

OR

Define the term Process Costing. What are its features?

P.T.O.

Q.3

From the following particulars relating to an Indica Tourist Taxi, you are required to calculate Cost per running kilometer.

Particulars	
Cost of the vehicle Rs.	4,50,000
Annual road license Rs.	22,500
Annual insurance Rs.	12,000
Annual garage rent Rs.	15,000
Annual supervision and salaries Rs.	45,000
Driver's wages per hour Rs.	50
Cost of petrol per litre Rs.	72
Repairs and maintenance per kilometer Rs.	0.80
Cost of tyres, batteries etc per kilometer Rs.	1.10
Estimated life of the vehicle in kilometers	10,00,000
Kilometers run per litre	30
Annual kilometers run	12,000

Charge interest at 12% per annum on the cost of the vehicle and vehicle run 50 kilometers per hour on an average.

OR

What do you mean by Operating Costing? How you ascertain Cost in case of transport industries?

Q.4

Write short notes on any TWO of the following

- Merits and demerits of Job Costing
- Cost Plus Contract
- Process Losses
- Value of Work in Progress in Contract Account

* * * * *

30760
MUTHA-VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW AND PRACTICE-VI

Day: Saturday
Date: 08/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the provisions of the Companies Act regarding qualification and disqualification of company auditor. **(10)**

OR

a) What are the rights of company auditor? **(05)**

b) What is 'Annual Returns'? State the contents of annual returns. **(05)**

Q.2 What is 'Amalgamation'? Describe different methods of amalgamation. **(10)**

OR

a) Distinguish between winding up and dissolution of company. **(05)**

b) Who may make petition to the court to receive an order for winding up of a company? **(05)**

Q.3 What is 'Voluntary Winding up of a Company'? Distinguish between members' voluntary winding up and creditors' voluntary winding up. **(10)**

OR

a) State the procedure of members' voluntary winding up of a company. **(05)**

b) What are the important duties of the official liquidator in case of winding up of a company? **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

a) Balance sheet of company

b) Status of company auditor

c) Types of reconstruction

d) Compulsory winding up

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ कंपनीच्या हिशेब तपासनीसाठी पात्रता व अपात्रता यासंबंधी कंपनी कायद्यातील तरतुदी (१०) स्पष्ट करा.

किंवा

- अ) कंपनीच्या हिशेब तपासनीसाला कोणते अधिकार असतात? (०५)
- ब) 'वार्षिक तपशीलपत्रके' म्हणजे काय? त्यातील मजकूर सांगा. (०५)

प्र.२ 'सामिलीकरण' म्हणजे काय? सामिलीकरणाच्या विविध पध्दती विशद करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे समाप्तीकरण व विसर्जन यातील फरक स्पष्ट करा. (०५)
- ब) कंपनीच्या समाप्तीकरणाची मागणी न्यायालयाकडे करण्याच्या अधिकार कोणत्या व्यक्तींना असतो? (०५)

प्र.३ कंपनीचे 'ऐच्छिक समाप्तीकरण' म्हणजे काय? सभासदांद्वारे ऐच्छिक समाप्तीकरण व सावकारांद्वारे ऐच्छिक समाप्तीकरण यातील फरक स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे सभासदांद्वारे समाप्तीकरण करण्याची कार्यपध्दती सांगा. (०५)
- ब) कंपनीच्या समाप्तीकरणासंदर्भात विसर्जन अधिकाऱ्याला कोणती महत्त्वपूर्ण कर्तव्ये पार पाडावी लागतात? (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) कंपनीचा ताळेबंद
- ब) कंपनीच्या हिशेब तपासनीसाठी स्थान
- क) कंपनीच्या पुनर्रचनेचे प्रकार
- ड) सक्तीचे समाप्तीकरण

* * * *

30760
MUTHA-VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: COMPANY LAW AND PRACTICE-VI

Day: Saturday
Date: 08/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the provisions of the Companies Act regarding qualification and disqualification of company auditor. **(10)**

OR

- a) What are the rights of company auditor? **(05)**
- b) What is 'Annual Returns'? State the contents of annual returns. **(05)**

Q.2 What is 'Amalgamation'? Describe different methods of amalgamation. **(10)**

OR

- a) Distinguish between winding up and dissolution of company. **(05)**
- b) Who may make petition to the court to receive an order for winding up of a company? **(05)**

Q.3 What is 'Voluntary Winding up of a Company'? Distinguish between members' voluntary winding up and creditors' voluntary winding up. **(10)**

OR

- a) State the procedure of members' voluntary winding up of a company. **(05)**
- b) What are the important duties of the official liquidator in case of winding up of a company? **(05)**

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: **(10)**

- a) Balance sheet of company
- b) Status of company auditor
- c) Types of reconstruction
- d) Compulsory winding up

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ कंपनीच्या हिशेब तपासनीसाठी पात्रता व अपात्रता यासंबंधी कंपनी कायद्यातील तरतुदी (१०) स्पष्ट करा.

किंवा

- अ) कंपनीच्या हिशेब तपासनीसाला कोणते अधिकार असतात? (०५)
- ब) 'वार्षिक तपशीलपत्रके' म्हणजे काय? त्यातील मजकूर सांगा. (०५)

प्र.२ 'सामिलीकरण' म्हणजे काय? सामिलीकरणाच्या विविध पध्दती विशद करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे समाप्तीकरण व विसर्जन यातील फरक स्पष्ट करा. (०५)
- ब) कंपनीच्या समाप्तीकरणाची मागणी न्यायालयाकडे करण्याच्या अधिकार कोणत्या व्यक्तींना असतो? (०५)

प्र.३ कंपनीचे 'ऐच्छिक समाप्तीकरण' म्हणजे काय? सभासदांद्वारे ऐच्छिक समाप्तीकरण व सावकारांद्वारे ऐच्छिक समाप्तीकरण यातील फरक स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) कंपनीचे सभासदांद्वारे समाप्तीकरण करण्याची कार्यपध्दती सांगा. (०५)
- ब) कंपनीच्या समाप्तीकरणासंदर्भात विसर्जन अधिकाऱ्याला कोणती महत्त्वपूर्ण कर्तव्ये पार पाडावी लागतात? (०५)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही दोनवर टीपा लिहा. (१०)

- अ) कंपनीचा ताळेबंद
- ब) कंपनीच्या हिशेब तपासनीसाठी स्थान
- क) कंपनीच्या पुनर्रचनेचे प्रकार
- ड) सक्तीचे समाप्तीकरण

30768

MUTHA – VI (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTERPRENEURSHIP – VI

(For the students admitted during the academic year 2011-12 and onwards)

Day : Saturday
Date : 15/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Discuss the contribution of Narayan Murthi towards IT industry. **(10)**

OR

- a) Discuss in brief contribution of B.G.Shirke. **(05)**
- b) Discuss in brief contribution of Walchand Hirachand. **(05)**

Q.2 Discuss various social and cultural barriers to entrepreneurship development. **(10)**

OR

- a) Discuss the challenges of globalization. **(05)**
- b) Discuss political barriers to entrepreneurship development. **(05)**

Q.3 What is 'Stress'? How should stress be managed? **(10)**

OR

- a) Explain importance of employee involvement programme. **(05)**
- b) What are the advantages of Management by Objectives? **(05)**

Q.4 Write short notes on any **TWO**: **(10)**

- a) Causes of conflict
- b) Nature of conflict
- c) Assumptions of Motivation Theory Y
- d) Job enrichment

* * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ नारायण मूर्ती यांच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगातील योगदानाची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) बी.जी शिर्के यांच्या योगदानाची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- ब) वालचंद हिराचंद यांच्या योगदानाची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- प्र.२ उद्योजकता विकासातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) जागतिकीकरणाच्या आव्हानांची चर्चा करा. (०५)
- ब) उद्योजकता विकासातील राजकीय अडथळ्यांची चर्चा करा. (०५)
- प्र.३ 'तणाव' म्हणजे काय? तणावाचे नियमन कसे कराल? (१०)
- किंवा
- अ) कर्मचारी सहभाग कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) उद्दिष्टानुसार व्यवस्थापनाचे कोणते फायदे आहेत? (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) संघर्षाची कारणे
- ब) संघर्षाचे स्वरूप
- क) अभिप्रेरणा सिद्धांत याची गृहितके
- ड) कार्य समृद्धी

30768

MUTHA – VI (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : BUSINESS ENTERPRENEURSHIP – VI

(For the students admitted during the academic year 2011-12 and onwards)

Day : Saturday
Date : 15/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Discuss the contribution of Narayan Murthi towards IT industry. **(10)**

OR

- a) Discuss in brief contribution of B.G.Shirke. **(05)**
- b) Discuss in brief contribution of Walchand Hirachand. **(05)**

Q.2 Discuss various social and cultural barriers to entrepreneurship development. **(10)**

OR

- a) Discuss the challenges of globalization. **(05)**
- b) Discuss political barriers to entrepreneurship development. **(05)**

Q.3 What is 'Stress'? How should stress be managed? **(10)**

OR

- a) Explain importance of employee involvement programme. **(05)**
- b) What are the advantages of Management by Objectives? **(05)**

Q.4 Write short notes on any **TWO**: **(10)**

- a) Causes of conflict
- b) Nature of conflict
- c) Assumptions of Motivation Theory Y
- d) Job enrichment

* * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ नारायण मूर्ती यांच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगातील योगदानाची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) बी.जी शिर्के यांच्या योगदानाची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- ब) वालचंद हिराचंद यांच्या योगदानाची थोडक्यात चर्चा करा. (०५)
- प्र.२ उद्योजकता विकासातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांची चर्चा करा. (१०)
- किंवा
- अ) जागतिकीकरणाच्या आव्हानांची चर्चा करा. (०५)
- ब) उद्योजकता विकासातील राजकीय अडथळ्यांची चर्चा करा. (०५)
- प्र.३ 'तणाव' म्हणजे काय? तणावाचे नियमन कसे कराल? (१०)
- किंवा
- अ) कर्मचारी सहभाग कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करा. (०५)
- ब) उद्दिष्टानुसार व्यवस्थापनाचे कोणते फायदे आहेत? (०५)
- प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)
- अ) संघर्षाची कारणे
- ब) संघर्षाचे स्वरूप
- क) अभिप्रेरणा सिद्धांत याची गृहितके
- ड) कार्य समृद्धी

30756

MUTHA-VI (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : CORPORATE ACCOUNTING-IV

Day : Saturday
Date : 01/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40.

N.B.:

- 1) Attempt any **FOUR** questions.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 From the following information you are required to prepare Crop Account and Live Stock Account for the year ended 31.12.2014

1) Stock on 1.1.2014:

Livestock	305000
Paddy	20000
Cattle feed	14000
Fertilizers	11000

2) Purchases during 2014:

Livestock	58000
Fertilisers	12000
Seeds	6000
Cattle feed	34000

3) Sales during the year 2014:

Milk	152000
Paddy	263000
Livestock	45000

4) Crop Expenses:

Labour	36000
Miscellaneous	4000

5) Livestock Expenses:

Medicines	6000
Labour	36000
Miscellaneous	8000

6) Stock on 31.12.2014

Livestock	300000
Paddy	15000
Cattle Feed	9000
Fertilisers	6000

Other information:

1. The consumption by proprietor for his family use – milk Rs.24000/- and paddy Rs.6000/-
2. The consumption by workers – paddy Rs.8000/- and milk etc Rs.6000/-
3. The general expenses Rs.75000/- to be charged to crop and livestock account in the ratio of 1:2
4. Depreciation of Rs.25000/- to be charged to crop and livestock account equally.
5. Cow dung of Rs.15000/- has been used as manure in crop section.

- Q.2** From the following information you are required to prepare Total Debtors account, Total Creditors account, Bills Receivable account and Bills Payable account for the year ended 31.12.2014.

Particulars of Assets and Liabilities	01.01.2014 Rs.	31.12.2014 Rs.
Stock	18700	23400
Debtors	12000	14000
Bills receivable	4000	5000
Bills payable	1000	200
Sundry creditors	9000	1500

Other information:

- Cash paid to Sundry Creditors Rs.27100/- and cash paid against Bills Payable Rs.9300/-
- Cash received from Debtors Rs.38400/- and cash received against Bills Receivable Rs.12000/-
- Discount allowed and discount received during the year 2014 Rs.2000/- and Rs.1500/- respectively.
- Cash sales during the year 2014 were Rs.20000/-
- Create reserve for doubtful debt at 5% on debtors.
- Purchases returns Rs.5000/- and sales returns Rs.4000/- during the year 2014

- Q.3** The fire occurred in the premises of a company on 31.03.2015. From the following information you are required to prepare a statement of claim to be submitted to the insurance company under Loss of Stock Policy.

Opening stock 01.01.2014	150000
Purchases less returns	620000
Sales less returns	800000
Closing stock 31.12.2014	160000
Purchases from 01.01.2014 to 31.03.2014	150000
Sales from 01.01.2014 to 31.03.2014	200000

In valuing closing stock of 2014 Rs.10000/- were written off whose cost was Rs.9600/-.
Part of this stock was sold in 2015 at a loss of Rs.800/- whose cost was Rs.4800/-
Stock salvaged was Rs.10000/-. The stock was fully insured.

- Q.4** From the trading and profit and loss account and Balance Sheet, you are required to calculate Gross Profit ratio, Net Profit ratio, Stock Turnover ratio, Current ratio and Liquid or Quick ratio.

Trading and Profit & Loss Account for the year ended 31.12.2014

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Opening Stock	375000	By sales	3000000
To purchases	2125000	By closing stock	450000
To gross profit	950000		
TOTAL	3450000		3450000
To operating expenses	500000	By gross profit b/d	950000
To non-operating expenses	150000	By non-operating income	50000
To net profit	350000		
TOTAL	1000000		1000000

Balance Sheet as on 31.12.2014

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share Capital: Equity shares of Rs.10 each	750000	Land and building	375000
General reserve	637500	Plant and machinery	187500
Profit and loss account	375000	Investments	300000
Sundry creditors	375000	Stock	450000
Bills payable	112500	Debtors	562500
Bank overdraft	75000	Bills receivable	187500
		Cash and bank	262500
TOTAL	2325000		2325000

Q.5 Write short notes on any two of the following:

- a) Defects of Single Entry System.
- b) Objectives of Ratio Analysis
- c) Short Sales
- d) Indian Accounting Standard-V

* * *

30756

MUTHA-VI (2010 COURSE) : WINTER- 2016
SUBJECT : CORPORATE ACCOUNTING-IV

Day : Saturday
Date : 01/10/2016

Time : 12.00 NOON TO 02.00 PM
Max. Marks : 40.

N.B.:

- 1) Attempt any **FOUR** questions.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of calculator is **ALLOWED**.

Q.1 From the following information you are required to prepare Crop Account and Live Stock Account for the year ended 31.12.2014

- 1) Stock on 1.1.2014:

Livestock	305000
Paddy	20000
Cattle feed	14000
Fertilizers	11000
- 2) Purchases during 2014:

Livestock	58000
Fertilisers	12000
Seeds	6000
Cattle feed	34000
- 3) Sales during the year 2014:

Milk	152000
Paddy	263000
Livestock	45000
- 4) Crop Expenses:

Labour	36000
Miscellaneous	4000
- 5) Livestock Expenses:

Medicines	6000
Labour	36000
Miscellaneous	8000
- 6) Stock on 31.12.2014

Livestock	300000
Paddy	15000
Cattle Feed	9000
Fertilisers	6000

Other information:

1. The consumption by proprietor for his family use – milk Rs.24000/- and paddy Rs.6000/-
2. The consumption by workers – paddy Rs.8000/- and milk etc Rs.6000/-
3. The general expenses Rs.75000/- to be charged to crop and livestock account in the ratio of 1:2
4. Depreciation of Rs.25000/- to be charged to crop and livestock account equally.
5. Cow dung of Rs.15000/- has been used as manure in crop section.

- Q.2 From the following information you are required to prepare Total Debtors account, Total Creditors account, Bills Receivable account and Bills Payable account for the year ended 31.12.2014.

Particulars of Assets and Liabilities	01.01.2014 Rs.	31.12.2014 Rs.
Stock	18700	23400
Debtors	12000	14000
Bills receivable	4000	5000
Bills payable	1000	200
Sundry creditors	9000	1500

Other information:

- Cash paid to Sundry Creditors Rs.27100/- and cash paid against Bills Payable Rs.9300/-
- Cash received from Debtors Rs.38400/- and cash received against Bills Receivable Rs.12000/-
- Discount allowed and discount received during the year 2014 Rs.2000/- and Rs.1500/- respectively.
- Cash sales during the year 2014 were Rs.20000/-
- Create reserve for doubtful debt at 5% on debtors.
- Purchases returns Rs.5000/- and sales returns Rs.4000/- during the year 2014

- Q.3 The fire occurred in the premises of a company on 31.03.2015. From the following information you are required to prepare a statement of claim to be submitted to the insurance company under Loss of Stock Policy.

Opening stock 01.01.2014	150000
Purchases less returns	620000
Sales less returns	800000
Closing stock 31.12.2014	160000
Purchases from 01.01.2014 to 31.03.2014	150000
Sales from 01.01.2014 to 31.03.2014	200000

In valuing closing stock of 2014 Rs.10000/- were written off whose cost was Rs.9600/-. Part of this stock was sold in 2015 at a loss of Rs.800/- whose cost was Rs.4800/- Stock salvaged was Rs.10000/-. The stock was fully insured.

- Q.4 From the trading and profit and loss account and Balance Sheet, you are required to calculate Gross Profit ratio, Net Profit ratio, Stock Turnover ratio, Current ratio and Liquid or Quick ratio.

Trading and Profit & Loss Account for the year ended 31.12.2014

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Opening Stock	375000	By sales	3000000
To purchases	2125000	By closing stock	450000
To gross profit	950000		
TOTAL	3450000		3450000
To operating expenses	500000	By gross profit b/d	950000
To non-operating expenses	150000	By non-operating income	50000
To net profit	350000		
TOTAL	1000000		1000000

Balance Sheet as on 31.12.2014

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share Capital: Equity shares of Rs.10 each	750000	Land and building	375000
General reserve	637500	Plant and machinery	187500
Profit and loss account	375000	Investments	300000
Sundry creditors	375000	Stock	450000
Bills payable	112500	Debtors	562500
Bank overdraft	75000	Bills receivable	187500
		Cash and bank	262500
TOTAL	2325000		2325000

Q.5 Write short notes on any two of the following:

- a) Defects of Single Entry System.
- b) Objectives of Ratio Analysis
- c) Short Sales
- d) Indian Accounting Standard-V

* * *

30758
MUTHA-VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS REGULATORY FRAMEWORK-II

Day: Tuesday
Date: 04/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to be the right indicate **FULL** marks.

Q.1 a) Define Negotiable Instruments. State the characteristics of Negotiable Instruments. (10)

OR

b) State the difference between Bill of Exchange and Cheque. (10)

Q.2 a) Define consumer and state his rights under the Consumer Protection Act, 1986. (10)

OR

b) State the composition and powers of District consumer Forum under the Consumer Protection Act, 1986 (10)

Q.3 a) State the object and features of Foreign Exchange Management Act, 2000 (10)

OR

b) Discuss the powers and functions of Authorized Person under FEMA (10)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Promissory Note
- b) Noting and Protesting
- c) State Commission
- d) Capital Account Transactions

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ अ) चलनक्षम दस्ताची व्याख्या देऊन त्याची वैशिष्ट्ये कोणती ते स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) हुंडी (विनिमयपत्र) व धनादेश यातील फरक स्पष्ट करा. (१०)

प्र.२ अ) ग्राहकाची व्याख्या देऊन, ग्राहक संरक्षण कायद्या १९८६ अंतर्गत ग्राहकाचे अधिकार कोणते ते स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) जिल्हा न्याय मंचाची रचना व कार्यपध्दती स्पष्ट करा. (१०)

प्र.३ अ) परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा २००० ची वैशिष्ट्ये व उद्दिष्ट्ये स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) 'अधिकृत व्यक्ति' ची कार्ये व अधिकार परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा २००० अंतर्गत स्पष्ट करा. (१०)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) वचन चिठ्ठी
- ब) नोंदणी व निषेध
- क) राज्य आयोग
- ड) भांडवली खात्यातील व्यवहार

* * * *

30758
MUTHA-VI (2010 COURSE): WINTER- 2016
SUBJECT: BUSINESS REGULATORY FRAMEWORK-II

Day: Tuesday
Date: 04/10/2016

Time: 12.00 NOON TO 02.00 PM
Max Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to be the right indicate **FULL** marks.

Q.1 a) Define Negotiable Instruments. State the characteristics of Negotiable Instruments. (10)

OR

b) State the difference between Bill of Exchange and Cheque. (10)

Q.2 a) Define consumer and state his rights under the Consumer Protection Act, 1986. (10)

OR

b) State the composition and powers of District consumer Forum under the Consumer Protection Act, 1986 (10)

Q.3 a) State the object and features of Foreign Exchange Management Act, 2000 (10)

OR

b) Discuss the powers and functions of Authorized Person under FEMA (10)

Q.4 Write short notes on **ANY TWO** of the following: (10)

- a) Promissory Note
- b) Noting and Protesting
- c) State Commission
- d) Capital Account Transactions

* * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ अ) चलनक्षम दस्ताची व्याख्या देऊन त्याची वैशिष्ट्ये कोणती ते स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) हुंडी (विनिमयपत्र) व धनादेश यातील फरक स्पष्ट करा. (१०)

प्र.२ अ) ग्राहकाची व्याख्या देऊन, ग्राहक संरक्षण कायद्या १९८६ अंतर्गत ग्राहकाचे अधिकार (१०) कोणते ते स्पष्ट करा.

किंवा

ब) जिल्हा न्याय मंचाची रचना व कार्यपध्दती स्पष्ट करा. (१०)

प्र.३ अ) परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा २००० ची वैशिष्ट्ये व उद्दिष्ट्ये स्पष्ट करा. (१०)

किंवा

ब) 'अधिकृत व्यक्ति' ची कार्ये व अधिकार परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा २००० (१०) अंतर्गत स्पष्ट करा.

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) वचन चिठ्ठी
- ब) नोंदणी व निषेध
- क) राज्य आयोग
- ड) भांडवली खात्यातील व्यवहार

* * * *

30740

MUTHA-IV (2010 COURSE): WINTER -2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING-II

Day: Monday
Date: 17-10-2016

Time: 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Answer ANY TWO of the following:

- a) Objectives of material control.
- b) Centralized and Decentralized Purchasing System.
- c) Purchase procedure of material in brief.
- d) Purchase requisition meaning and form.

Q.2 From the following transactions in respect of material 'A' you are required to prepare Stores Ledger Account for the month of December 2013 under first in first out method.

Date	Particulars
01/01/2013	Opening Stock 1000 units @ Rs. 24 per unit
05/01/2013	Purchased 500 units @ Rs. 25 per unit
10/12/2013	Issued 750 units
12/12/2013	Purchased 1500 units @ Rs. 26 per unit
15/12/2013	Issued 1100 units
18/12/2013	Purchased 1000 units @ Rs. 27 per unit
22/12/2013	Issued 500 units
25/12/2013	Issued 300 units
31/12/2013	Purchased 1500 units @ Rs. 28 per unit

Q.3 A) A factory requires 20000 kgs of a certain material for the year. Cost of carrying 1 kg of material is calculated to be Rs. 20 per annum and it is estimated that expenses of placing and receiving an order would amount to Rs. 500. Calculate Economic Order Quantity and number of orders to be placed during the year.

P.T.O.

- B) The following information is supplied to you by India Ltd. in respect of its material 'A' from their stock register.

Normal consumption 2160 units per week.
Maximum consumption 3000 units per week.
Minimum consumption 1500 units per week.
Reorder Quantity 7500 units.
Delivery time to get fresh supply:
Minimum 1 week
Maximum 3 weeks
Normal 2 weeks
Emergency 3 days (consider 6 days in a week)

You are required to calculate- Minimum Stock Level, Maximum Stock Level, Reordering Level, Average Stock Level and Danger Level in respect of material 'A'.

- Q.4 A) What do you mean by Continuous Stock Taking System?
- B) From the following particulars you are required to calculate Material Turnover Ratio of material 'A' and 'B' for the year 2013 and give your comment on the same.

Particulars	Material A Rs.	Material B Rs.
Stock of materials 01/01/2013	50000	175000
Purchase of materials during 2013	380000	250000
Stock of materials on 31/12/2013	30000	125000

OR

- Q.4 Write short notes on ANY TWO of the following:

- Methods of codification of materials
- Material handing
- Bin card
- ABC analysis

* * * * *

30740

MUTHA-IV (2010 COURSE): WINTER -2016
SUBJECT: COST AND MANAGEMENT ACCOUNTING-II

Day: Monday
Date: 17-10-2016

Time: 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) All questions carry **EQUAL** marks.
- 3) Use of **CALCULATOR** is allowed.

Q.1 Answer ANY TWO of the following:

- a) Objectives of material control.
- b) Centralized and Decentralized Purchasing System.
- c) Purchase procedure of material in brief.
- d) Purchase requisition meaning and form.

Q.2 From the following transactions in respect of material 'A' you are required to prepare Stores Ledger Account for the month of December 2013 under first in first out method.

Date	Particulars
01/01/2013	Opening Stock 1000 units @ Rs. 24 per unit
05/01/2013	Purchased 500 units @ Rs. 25 per unit
10/12/2013	Issued 750 units
12/12/2013	Purchased 1500 units @ Rs. 26 per unit
15/12/2013	Issued 1100 units
18/12/2013	Purchased 1000 units @ Rs. 27 per unit
22/12/2013	Issued 500 units
25/12/2013	Issued 300 units
31/12/2013	Purchased 1500 units @ Rs. 28 per unit

Q.3 A) A factory requires 20000 kgs of a certain material for the year. Cost of carrying 1 kg of material is calculated to be Rs. 20 per annum and it is estimated that expenses of placing and receiving an order would amount to Rs. 500. Calculate Economic Order Quantity and number of orders to be placed during the year.

P.T.O.

- B) The following information is supplied to you by India Ltd. in respect of its material 'A' from their stock register.

Normal consumption 2160 units per week.
Maximum consumption 3000 units per week.
Minimum consumption 1500 units per week.
Reorder Quantity 7500 units.
Delivery time to get fresh supply:
Minimum 1 week
Maximum 3 weeks
Normal 2 weeks
Emergency 3 days (consider 6 days in a week)

You are required to calculate- Minimum Stock Level, Maximum Stock Level, Reordering Level, Average Stock Level and Danger Level in respect of material 'A'.

- Q.4 A) What do you mean by Continuous Stock Taking System?
- B) From the following particulars you are required to calculate Material Turnover Ratio of material 'A' and 'B' for the year 2013 and give your comment on the same.

Particulars	Material A Rs.	Material B Rs.
Stock of materials 01/01/2013	50000	175000
Purchase of materials during 2013	380000	250000
Stock of materials on 31/12/2013	30000	125000

OR

- Q.4 Write short notes on ANY TWO of the following:

- Methods of codification of materials
- Material handling
- Bin card
- ABC analysis

* * * * *

30738

MUTHA-IV (2010 COURSE) : WINTER -2016
SUBJECT- BANKING AND INSURANCE-IV

Day: Friday
Date: 14.10.2016

Time: 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

Q.1 Explain the role of R.B.I. in agricultural and rural finance. [10]

OR

- a) State the capital account convertibility of Indian Rupee. [05]
- b) Describe the Banking Regulation Act of 1949. [05]

Q.2 Discuss in detail Insurance Regulatory Development Authority Act of 1999. [10]

OR

- a) Write a note on establishment of NABARD. [05]
- b) What are the objectives of nationalized banks? [05]

Q.3 Explain the banking sector reforms in India. [10]

OR

- a) Describe the Foreign Exchange Management Act. [05]
- b) State the R.B.I. and industrial finance. [05]

Q.4 Write short notes: (ANY TWO) [10]

- a) Non-Banking financial institutions
- b) L.I.C. Act 1956
- c) R.B.I. guidelines on asset classification

* * * * *

(P.T.O.)

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ कृषी आणि ग्रामीण वित्त पुरवठ्यातील आर.बी.आय. ची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भांडवली खात्यावरील रूपयाची परिवर्तनीयता सांगा. (०५)
- ब) १९४९ चा बँकिंग नियमन कायद्याचे वर्णन करा. (०५)

प्र.२ १९९९ ची विमा नियामक विकास संस्था कायद्याची सविस्तर चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) नाबार्डची स्थापना यावर संक्षिप्त टीप लिहा. (०५)
- ब) राष्ट्रीयकृत बँकांची उद्दिष्ट्ये कोणती? (०५)

प्र.३ भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे वर्णन करा. (०५)
- ब) आर.बी.आय.आणि औद्योगिक वित्त पुरवठा सांगा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बँकेतर वित्तीय संस्था
- ब) १९५६ चा एल.आय.सी.कायदा
- क) संपत्ती वर्गीकरणावरील आर.बी.आय.चे मार्गदर्शक

* * * *

30738

MUTHA-IV (2010 COURSE) : WINTER -2016
SUBJECT- BANKING AND INSURANCE-IV

Day: Friday
Date: 14.10.2016

Time: 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks: 40

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the **RIGHT** indicate to the full marks.

Q.1 Explain the role of R.B.I. in agricultural and rural finance. [10]

OR

- a) State the capital account convertibility of Indian Rupee. [05]
- b) Describe the Banking Regulation Act of 1949. [05]

Q.2 Discuss in detail Insurance Regulatory Development Authority Act of 1999. [10]

OR

- a) Write a note on establishment of NABARD. [05]
- b) What are the objectives of nationalized banks? [05]

Q.3 Explain the banking sector reforms in India. [10]

OR

- a) Describe the Foreign Exchange Management Act. [05]
- b) State the R.B.I. and industrial finance. [05]

Q.4 Write short notes: (ANY TWO) [10]

- a) Non-Banking financial institutions
- b) L.I.C. Act 1956
- c) R.B.I. guidelines on asset classification

* * * * *

(P.T.O)

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ कृषी आणि ग्रामीण वित्त पुरवठ्यातील आर.बी.आय. ची भूमिका स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भांडवली खात्यावरील रूपयाची परिवर्तनीयता सांगा. (०५)
- ब) १९४९ चा बँकिंग नियमन कायद्याचे वर्णन करा. (०५)

प्र.२ १९९९ ची विमा नियामक विकास संस्था कायद्याची सविस्तर चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) नाबार्डची स्थापना यावर संक्षिप्त टीप लिहा. (०५)
- ब) राष्ट्रीयकृत बँकांची उद्दिष्ट्ये कोणती? (०५)

प्र.३ भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे वर्णन करा. (०५)
- ब) आर.बी.आय.आणि औद्योगिक वित्त पुरवठा सांगा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बँकेतर वित्तीय संस्था
- ब) १९५६ चा एल.आय.सी.कायदा
- क) संपत्ती वर्गीकरणावरील आर.बी.आय.चे मार्गदर्शक

* * * *

30736

MUTHA - IV (2010 COURSE) : WINTER - 2016
SUBJECT : BUSINESS ECONOMICS - IV

Day : Monday
Date : 10-10-2016

Time : 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks : 40

N. B. :

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

SECTION - I

Q. 1 Explain the concepts of Demand for money and the value of money. [10]

OR

a) Discuss the Fisher's equation. [05]

b) Describe the Keynesian approach for the Quantity Theory of Money. [05]

Q. 2 Explain the Trade off between unemployment and inflation. [10]

OR

a) What are the causes of inflation? [05]

b) Explain the concept of Stagflation. [05]

Q. 3 Discuss the financial system in India. [10]

OR

a) Explain the concept of Long-term finance with example. [05]

b) What are the defects of Indian money market? [05]

Q. 4 Write short notes on ANY TWO of the following: [10]

i) Foreign exchange market in India

ii) Capital market

iii) Money market

* * * * *

(P.T.O)

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ पैशाची मागणी आणि पैशाचे मूल्य संकल्पना स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) फिशरच्या समीकरणाची चर्चा करा. (०५)
- ब) चलन संख्यामान सिध्दांताच्या केन्सियन दृष्टिकोनाचे वर्णन करा. (०५)

प्र.२ बेरोजगारी आणि भाववाढ यामधील संबंध स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भाववाढीची कारणे कोणती? (०५)
- ब) मंदीयुक्त भाववाढीची संकल्पना स्पष्ट करा. (०५)

प्र.३ भारतातील वित्तीय व्यवस्थेची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) दिर्घकालीन वित्ताची उदाहरणासहित संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतीय नाणेबाजारातील दोष कोणते? (०५)

प्र.४ टीपा लिहा:(कोणत्याही दोन) (१०)

- अ) भारतातील विदेशी विनिमय बाजार
- ब) भांडवल बाजार
- क) नाणेबाजार

* * *

30736

MUTHA - IV (2010 COURSE) : WINTER - 2016
SUBJECT : BUSINESS ECONOMICS - IV

Day : Monday
Date : 10.10.2016

Time : 3.00 P.M. To 5.00 P.M.
Max. Marks : 40

N. B. :

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

SECTION - I

Q. 1 Explain the concepts of Demand for money and the value of money. [10]

OR

a) Discuss the Fisher's equation. [05]

b) Describe the Keynesian approach for the Quantity Theory of Money. [05]

Q. 2 Explain the Trade off between unemployment and inflation. [10]

OR

a) What are the causes of inflation? [05]

b) Explain the concept of Stagflation. [05]

Q. 3 Discuss the financial system in India. [10]

OR

a) Explain the concept of Long-term finance with example. [05]

b) What are the defects of Indian money market? [05]

Q. 4 Write short notes on ANY TWO of the following: [10]

i) Foreign exchange market in India

ii) Capital market

iii) Money market

* * * * *

C.P.T.O)

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ पैशाची मागणी आणि पैशाचे मूल्य संकल्पना स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) फिशरच्या समीकरणाची चर्चा करा. (०५)
- ब) चलन संख्यामान सिध्दांताच्या केन्सियन दृष्टिकोनाचे वर्णन करा. (०५)

प्र.२ बेरोजगारी आणि भाववाढ यामधील संबंध स्पष्ट करा. (१०)

किंवा

- अ) भाववाढीची कारणे कोणती? (०५)
- ब) मंदीयुक्त भाववाढीची संकल्पना स्पष्ट करा. (०५)

प्र.३ भारतातील वित्तीय व्यवस्थेची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) दीर्घकालीन वित्ताची उदाहरणासहित संकल्पना स्पष्ट करा. (०५)
- ब) भारतीय नाणेबाजारातील दोष कोणते? (०५)

प्र.४ टीपा लिहा:(कोणत्याही दोन) (१०)

- अ) भारतातील विदेशी विनिमय बाजार
- ब) भांडवल बाजार
- क) नाणेबाजार

* * *

B.Com. 2010 Sem - VI

30765

MUTHA - VI (2010 COURSE): WINTER - 2016
SUBJECT: BUSINESS ENTREPRENEURSHIP - V

Day: Thursday
Date: 13-10-2016

Time: 12:00 Noon To 2:00 P.M.
Max. Marks: 40

NOTE:

- 1) All questions are **COMPUSLORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Discuss the nature and effects of competition between small and large unit. (10)

OR

- a) What are the effects of inflation on small business unit? (05)
- b) How does bureaucracy create problems before small business units? (05)

Q.2 Discuss various marketing problems of small business units. (10)

OR

- a) State storing problems of small business units. (05)
- b) Discuss public relation as a problems of small business unit. (05)

Q.3 Define 'Multinational Corporations'. State its merits. (10)

OR

- a) Discuss the perspectives of multinationals. (05)
- b) Explain need of code of conduct for multinationals. (05)

Q.4 Write short notes on ANY TWO of the following: (10)

- a) Dominance of multinationals
- b) Causes of sickness of business unit
- c) Symptoms of sickness
- d) Decisions in uncertainty

* * * * *

C.P.T.O)

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ लघु आणि मोठ्या व्यवसाय घटकातील स्पर्धेचे स्वरूप आणि परिणाम यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) चलनवाढीचे लघु व्यवसाय घटकांवर कोणते परिणाम होतात? (०५)
- ब) नोकरशाहीमुळे लघु व्यवसाय घटकांपुढे समस्या कशा निर्माण होतात? (०५)

प्र.२ लघु व्यवसाय घटकाच्या विपणन विषयक विविध समस्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) लघु व्यवसाय घटकाच्या साठवणविषयक समस्या सांगा. (०५)
- ब) लघु व्यवसाय घटकाच्या जनसंपर्क विषयक समस्यांची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'बहुराष्ट्रीय कंपनी' व्याख्या द्या व त्या कंपन्यांचे फायदे सांगा. (१०)

किंवा

- अ) बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सद्यस्थितीची चर्चा करा. (०५)
- ब) बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आचारसंहितेची गरज स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व
- ब) व्यवसाय घटकाच्या आजारपणाची कारणे
- क) आजारपणाची लक्षणे
- ड) अनिश्चिततेतील निर्णय

* * * *

30765

MUTHA - VI (2010 COURSE): WINTER - 2016
SUBJECT: BUSINESS ENTREPRENEURSHIP - V

Day: Thursday
Date: 13-10-2016

Time: 12:00 Noon To 2:00 P.M.
Max. Marks: 40

N.B:

- 1) All questions are **COMPUSLORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Discuss the nature and effects of competition between small and large unit. (10)

OR

- a) What are the effects of inflation on small business unit? (05)
- b) How does bureaucracy create problems before small business units? (05)

Q.2 Discuss various marketing problems of small business units. (10)

OR

- a) State storing problems of small business units. (05)
- b) Discuss public relation as a problems of small business unit. (05)

Q.3 Define 'Multinational Corporations'. State its merits. (10)

OR

- a) Discuss the perspectives of multinationals. (05)
- b) Explain need of code of conduct for multinationals. (05)

Q.4 Write short notes on ANY TWO of the following: (10)

- a) Dominance of multinationals
- b) Causes of sickness of business unit
- c) Symptoms of sickness
- d) Decisions in uncertainty

* * * * *

C.P.T.O)

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ लघु आणि मोठ्या व्यवसाय घटकातील स्पर्धेचे स्वरूप आणि परिणाम यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) चलनवाढीचे लघु व्यवसाय घटकांवर कोणते परिणाम होतात? (०५)
- ब) नोकरशाहीमुळे लघु व्यवसाय घटकांपुढे समस्या कश्या निर्माण होतात? (०५)

प्र.२ लघु व्यवसाय घटकाच्या विपणन विषयक विविध समस्यांची चर्चा करा. (१०)

किंवा

- अ) लघु व्यवसाय घटकाच्या साठवणविषयक समस्या सांगा. (०५)
- ब) लघु व्यवसाय घटकाच्या जनसंपर्क विषयक समस्यांची चर्चा करा. (०५)

प्र.३ 'बहुराष्ट्रीय कंपनी' व्याख्या द्या व त्या कंपन्यांचे फायदे सांगा. (१०)

किंवा

- अ) बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सद्यस्थितीची चर्चा करा. (०५)
- ब) बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आचारसंहितेची गरज स्पष्ट करा. (०५)

प्र.४ टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- अ) बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व
- ब) व्यवसाय घटकाच्या आजारपणाची कारणे
- क) आजारपणाची लक्षणे
- ड) अनिश्चिततेतील निर्णय

* * * *